

# श्री साई लीला



दरबेशाने वेदा वाघ वावांच्या पायावर घालण्यासाठी  
आणून त्याला मुक्ती दिली.



## अनुक्रमणिका ऑक्टोबर १९७७

- १ ) संपादकीय
- २ ) श्रीगगनगिरी महाराज — सौ. उषा प्र. अथिकारे
- ३ ) साईभक्तांचे अदास्थान—श्रीताईचे  
साईचाचा — श्री. रामचंद्र परव
- ४ ) श्रीसाईचाचांचे महानिवांग  
झाले त्यावेळी — सदानन्द चंद्रवणकर
- ५ ) युगावतार श्रीसाईचाचा — श्री. चंद्रकांत सामंत
- ६ ) एक: साईशरणं पथ्यम् — डॉ. अनिल जायस्वाल.
- ७ ) साईचाचांची आगळी पोथी—  
श्रीसाईसत्त्वरित — सौ. शांता सरोदे
- ८ ) अबढी दुमदुमली शिरडी — सौ. उषा प्र. मुळे
- ९ ) श्रीराम — श्रीअवघूत स्वामी महाराज
- १० ) त्वरीत फलदायी विष्णुसहस्र नाम — श्री. वि. अ. कुलकर्णी
- ११ ) श्रीसाई महात्म्य—अध्याय २२ — प्रा. श्री. र. श्री. पुजारी
- १२ ) साई चिरक्षेप घेऊ दे, ये धाऊनी — कु. पुष्पलता मोहरे  
त्वरीत
- १३ ) हे साईनाथ — श्री. विलास शिंदे
- १४ ) साईकृपा — कु. रंजना पोळ
- १५ ) ऐसी रुयाती साईचाचा — श्री. प्र. अ. पुराणिक
- १६ ) आधार — श्री. संभाजी भांगरे

जगा लावावे सत्पथी । हेचि साईलीलेची कृति ॥



## श्रीसाई वाक्सुधा

उक्कलूनि कर्माकर्माचे जाळे ।  
कर्ती एकवेळ दुःखावेगाळे ।  
उद्धरी हे दिनदुबले ।  
कृपावळे महाराजा ॥ ११६ ॥

वादावादी हत्तर अवकळा ।  
कृपावळे समूळ निर्दळा ।  
रसनेस लागो नामाचा चाळा ।  
सुनिर्मळा साईराया ॥ ११७ ॥

ऐसें देहै प्रेम मना ।  
घालवीं संकल्प विकल्पांना ।  
विसर्वीं देहगोह भाना ।  
माझा मोपणाही दवडीं ॥ ११८ ॥

घडो तुझे नामस्मरण ।  
बहावी न हत्तर आठवण ।  
यावें मनोासी निश्चलपण ।  
चंचलपण नाशळो ॥ ११९ ॥

त्वां आम्हां धरितां पोटाशी ।  
मोवळेल अज्ञान तमनिशी  
सुखे नांद तुक्षिया ग्रकाशी ।  
उणे आम्हांसी कायसें ॥ १२० ॥

— श्रीसाईसच्चरित — अध्याय २५ वा.

## श्रीसाईलीला

[ श्रीसाईवावांचे संस्थान, शिरडीचे  
अधिकृत मासिक ]



वर्ष ५६ वे ] ऑक्टोबर ७७ [ अंक ७



: संपादक :  
श्री. का. सी. पाठक,  
रिसिन्हर श्रीसाईवावा संस्थान, शिर्डी



: कार्यकारी संपादक :

- डॉ. श्री. दि. परचुरे, (इंग्रजी आवृत्ती)
- श्री. सदानन्द चैदवणकर (मराठी,,)



वार्षिक वर्गणी रु. ६-०० (ट. ल. सह)  
किरकोळ अंक ६० पैसे फक्त.



: कायलिय :  
“साईनिकेतन”, प्लॉट नं. ८०४-वी,  
डॉ. आंबेडकर पथ, दादर, मुंबई १४.  
पिन : ४०००१४  
दूरध्वनी : ४४ ३३ ६१

## संपादकीय

### श्रीसाईबाबांची ५९ वी पुण्यतिथी

स. न. वि. वि.

विजयादशमीच्या सुमुहूर्तावर १९१८ साली श्रीसाईबाबा समाधिस्थ झाले. त्या घटनेस आता साठ वर्षे होतील. एवढया दीर्घ कालावधीत बाबा ज्या कायर्थी भूतलावर अवतीर्ण झाले तें भक्तकल्याणाचे व भक्तांना मार्गदर्शन करण्याचे कार्य अखंड व अव्याहत चालू आहे. ‘मी देहाने तुमच्यात वावरत नसलो तरी तुमच्यापासून मी दूर झालो असे समजू नका, माझे घर तुमच्या अंतःकरणात आहे. जेव्हा जेव्हा भक्तिभावाने तुम्ही माझे स्मरण कराल त्या वेळी तुमच्या हाकेसरशी तुमच्या सहाय्यार्थी मी धाऊन येईल. त्याची तुम्ही चिंता करू नका, मात्र वागप्यासंबंधी मी जे जे काही माणुसकीचे नियम सांगितले आहेत त्यांचे पालन करीत जा. माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखे वागत जा, कोणाला अपशब्दाने अपमानीत करू नका. तो माझाच अपमान होईल. तुमच्या दारावर कोणीही भुकेलेला प्राणी येवो, त्याला अन्न संतर्पण करा. त्याला विनम्रुख करून परत पाठवू नका. तुम्ही असे केले तर मलाच विनम्रुख पाठविल्यासारखे होईल. सर्वांशी प्रेमाने वागा. दुसऱ्याच्या उपयोगी पदण्यासाठी झटा. म्हणजे तुमचे कल्याण होईल.’

बाबांनी या व आणखी अनेक गोष्टी मानवधर्माच्या रूपाने सांगितल्या आहेत त्याप्रमाणे जे वागतात, त्यांना कोणत्याही बाबतीत असो; बाबांचा सहकार प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

बाबा देहाने आज आमच्यात नसले तरी ते नसूनही असल्यासारखेच आहेत. जे जे कोणी श्रद्धेने त्यांचा धांवा करतात त्यांना ते पावल्याची प्रचीती आल्याशिवाय रद्दात नाही. वर्षानुवर्षे गेली एकोणसाठ वर्षे बाबांच्या मागे शिरडीचे महात्म्य जे उत्तरोत्तर बाढत चालले आहे ते का उगाच ? शिरडीत बाबांच्या समाधिस्थानापुढे रोजच्या रोज पूजा अचेंचा, अभियेकांचा व इतर धार्मिक कार्याचा जो धुमधडाका चालू, असतो, त्यावरून काय समजायचे ? बाबा आपल्या भक्तांची आजही काळजी वहात आहेत निश्चितच.

विजयादशमी म्हणजे बाबांच्या प्रयाणाचा पुण्यदिन. जाणे, येणे, जगणे, मरणे या उपाधि साधुसंताच्या ठायी संभवत नाहीत. त्यांना दोन्ही क्रिया सारख्याच. त्यांना काळांचं वंधन नसते. भक्तांचे कल्याण हेच त्यांचे ध्येय असते.

बाबांनी आम्हाला मार्गदर्शनपर पुळक गोष्टी सांगितल्या. त्यापैकी कन्क दोन गोष्टी जरी आम्ही आचरणात आणिल्या तरी आमचे कोटकल्याण होईल. अद्वा आणि सबुरी दोन सांवेच व सहज उच्चारता येण्याजोगे शब्द; परंतु त्यात किती खोल अशी भरलेला आहे. सांया जीवनातील यशस्वीतेचे सार त्या दोन शब्दात सामावलेले आहे.

अद्वा आणि सबुरी! आजवर या साईंलीलेतून या दोन शब्दांसंबंधी किती तरी लिहिण्यात आले असेल. तरीही त्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करण्याचा मोह मनाल झाल्याशिवाय रहात नाही; त्या दोन शब्दात जीवनाला अमृतत्वाप्रत वेऊन जाण्याची ताकद आहे. मनुष्याला सामर्थ्यसंपन्न पराक्रमी व यशस्वी बनविणारे ते अमोब शब्द आहेत.

कोणतेही कार्य असो. ते तुम्ही अद्वायुक्त अंतःकरणाने करू लागडा तर तुमचा उत्साह व आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय रहाणार नाही. यशाचा मार्ग तोच आहे. अद्वा आणि विश्वास या दोन शब्दांची कास घरून तुम्ही कोणतेही कार्य करू लागा, कोणतीही जबाबदारी शिरावर घ्या. त्यात दुम्हाला यश मिळाल्याशिवाय रहाणार नाही.

अदेशुले आपले अंतःकरण आशेने प्रफुल्लित झालेले असते त्यामुळे क्षणोक्षणी आपला उत्साह वृद्धिगत होत असतो व पदोपदी यशाशी गाठमेट होत असते. अद्वा म्हणजेच सामर्थ्य. तुम्ही कोणतेही कार्य हाती घ्या, आणि ते संपूर्ण अद्वायुक्त अंतःकरणाने हाताळा. त्यात दुम्हाला यश आलेच पाहिजे.

आज प्रत्येक भारतवासीयाची अशी दृढ अद्वा आहे की, सध्या जो जीवन-मरणाचा झगडा चालू आहे त्याला कितीही भयाण व प्रखर स्वरूप प्राप्त झाले तरी शेवटी जय आमच्याच पदरात पडणार आहे. ही अद्वा एकत्र्या दुकऱ्याची नाही. ती देशव्यापी व सर्व भारतीयांची आहे. तिचा योग्य तो परिणाम आपणास आज नाही उद्या, दिसल्याशिवाय रहाणार नाही.

अद्वा आणि सबुरी! कोणतीही गोष्ट तडकाफडकी पार पडू शकत नाही. धीर घरला पाहिजे. धीर घरणे हे ताकदीचे एक प्रमुख लक्षण आहे. खरी अद्वा कोणती? जी कोणत्याहि परिस्थितीत अविचल राहू शकते ती. अद्वा परिपूर्ण पाहिजे. डळ-मळीत व लेचीपेची अद्वा काय बरे कामाची?

या संसारात बावरत असतांही आपल्यावर घरगुती व सामाजिक संकट, प्रसंग प्रत्यही येत असतात. त्या त्या प्रसंगी दबून न जाता अद्वायुक्त अंतःकरणाने आलेल्या प्रसंगास धैयांने तोळ देण्यासाठी पुढे या. यशापयशाची चिंता तुम्ही करू नका.

तुग्ही जोर काढा. आपल्या कामास लागा. संपूर्ण श्रद्धेने कामास लागा. तुमच्या रक्षणासाठी, तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी, तुमच्या पाठीशी हाती दुधाची वाई ठेऊन भी खडा आहे. याची जाणीव सतत ठेवा. गी सांगितलेले कर्णीदी वाया जाणार नाही. मात्र 'श्रद्धा' आणि 'सबुरी' हे दोन शब्द आपल्या अंतःकरणावर सतत कोरलेले राहू या. त्यामुळे प्राप्त होणाऱ्या दिव्य प्रकाशात वावरा; म्हणजे यश तुमच्याकडे भाव घेत येईल.

बाबांचे पुण्यस्मरण आम्हाला नेहमीच होत असते; परंतु त्यातल्या त्यात हा चालू पंधरवडा विशेष महत्त्वाचा आहे. हा विजयादशमीचा पंधरवडा आहे. बाबांनी ज्या दिवशी देहविसर्जन केला 'जे एका ठायी होते। ते सर्वांगी झाले-' असा हा पुण्यप्रद पंधरवडा आहे.

बाबांचे कृपाल्यत्र तुम्हा-आम्हावर सदैव आहे. त्यांची अमृतवाणी सतत दृष्टी-पुढे ठेऊन आम्ही मार्गक्रमण करू या. म्हणजे त्यांच्या कृपाप्रसादास आम्ही पात्र शाल्याशिवाय रहाणार नाही. ●

## श्रीसाईबाबा संस्थान शिर्डी

### ५९ वा पुण्यतिथी महोत्सव

#### जाहीर आमंत्रण

श्रीसाईबाबा संस्थान शिर्डीतके श्रीसाईबाबा पुण्यतिथी महोत्सव येत्या विजयादशमीस २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरपर्यंत नेहमीप्रमाणे शिर्डीस साजरा होत आहे तरी श्रीसाईभक्तांनी हेच आमंत्रण समजून उत्सवास हजर राहून सर्वतोपरीने सहकार्य द्यावे अशी विनंती आहे. यंदा महोत्सवात मराठ-वाड्याचे विख्यात साहित्यिक ह. भ. प. डॉ. नानासाहेब राजदेवकर एम. ए. पी. एच डी. एल. एल. वी यांच्या प्रवचन-किर्तनाचा लाभ होणार असून उत्सवाचे पहिल्या दिवशी-श्री. जितेंद्र अभिषेकी हे संगीत रात्र गाजवतील दुसऱ्या दिवशी श्रीसाईभक्त रात्रभर संगीत हजेरी श्रीबाबांच्या दरवारात लावतील. तिसऱ्या दिवशी कु. अलका जोगलेकर या गातील व चौथ्या दिवशी श्री. जयवंत कुलकर्णी हजेरी लावतील.

## परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज

—सौ. उषा प्र. अधिकारी  
सावित्री भुवन, बंदर रोड, रत्नागिरी



● आपला महाराष्ट्र अति पावन, अति भाग्यवान. अनेक संतरतनांना आफळ्या अंगाखांद्यावर खेळवून त्यांच्या द्वारे जनमानसात धर्मजागृतीचे कार्य करवून होऊन प्रसन्न चित्ताने तो आज उभा असून पुण्यभूमि म्हणून त्याचा गैरव होत आहे. अनेक संतपुरुष या भूमीत झाले. आजही असेच काही संत सत्पुरुष या महाराष्ट्रात वावरत आहेत. लोकजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यापैकी 'गगनगिरी' यांचा हा अल्पपरिचय.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबाबडा मधील निसर्ग रमणीय कर्कोट वनातील गगनगड किल्ल्यावर स्वामी सांप्रत वास करून आहेत. गगनगड सुमारे ५००० फूट उंच असून सभोवार खोल दन्या व सह्याद्रीच्या लहान-मोठ्या टेकड्या आहेत. येथील परिसर अतिशय रम्य असून मनाला शांती व प्रसन्नता देणारा आहे. स्वामी गडावरील एका गुहेत राहतात. याच गुहेत स्वामीचे देणारा आहे. स्वामी गडावरील एका गुहेत राहतात. यां शिवाय मच्छ्रद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ व श्रीशंकराचे मंदिरही आहे. माता विटलाईचा चौथराही पहाण्यासारखा आहे. गडावर पाण्याची ५२ कुंडे आहेत. त्यातील पाणी प्यायले असता रोगराई दूर होते असा भाविकांचा समज आहे.

महाराज गगनगिरी स्वामीनी भयाण अरण्यात, काटथा कुटथात, भयंकर हिंस्त्र प्राण्यांच्या सहवासात उन्हापावसाची पर्वी न करता घोर तपश्चर्या केली आहे. थोडीयोडकी नव्हे, पूर्ण ३६ वर्षे. या महान तपश्चर्येनंतर त्यांना प्रभू दत्तगुहचे साक्षात् दर्शन झाले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने सिद्धी ग्राप्त होऊन ते सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराज बालबहाचारी आहेत व हट्योगीही आहेत.

तासन्तास पाण्यात राहून ईश्वरचिंतन करणे त्यांना फार आवडते. तसेच भजन, भक्ति-गीते यातही त्यांना फार रस आहे. स्वामींना पशुपक्षांबद्दल फार प्रेम वाटते त्यांच्या सहवासात ते अतिशय रमतात. स्वामींचा नामदेव नावाचा अत्यंत आवडता अश्व होता त्याचे पाठीवरून फेरफटका मारणे हा आवडता छंद होता. काळांतराने हा अश्व मरण पावला. त्याची समाधी गडावर आहे. सध्या स्वामींनी एक व्याघ्र पाललेला असून त्याच्या सहवासात ते रमतात. लहर लागली की नागावरोवरही क्रीडा करतात. त्यांच्या आजृबाजूला वानरही उढथा मारत राहून आपला आनंद व्यक्त करतात.

महाराजांनी अनेक चमत्कार केले आहेत. आपली उदी देऊन अनेक व्याधी-ग्रस्तांना त्यांनी व्याधीमुक्त केले आहे. स्वतःचा घोडा आजारी झाला असता त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेऊन त्याला पूर्ववत केले. गंगाजलाला त्यांचा पदस्पदी होताच पाण्यावर दिरवी निळी रेषा उमटली. असे अनेक चमत्कार आहेत पण चमत्कार करण्याचे वेड मात्र त्यांना नाही.

स्वामींचे मुख तेजस्वी असून केस लांबसडक आहेत. ते नेहमी हसतमुख असतात. शरणांगतांचे संकटात थावून रक्षण करतात. भक्तांनी परमेश्वराचे अखंड नामस्मरण करावे, सन्मार्गाने बागवे.

ज्याच्या उरी भक्तिमेळा त्याला लाभे शानकळा ।  
जेथे आहे भाव अमित तेथून दूर पळते दुरित ॥  
हा त्यांचा साधा पण खोलअर्थाने भरलेला उपदेश आहे.

स्वामींचा गगनगड प्रवासाच्या दृष्टीने अवघड आहे. त्यामुळे त्यांची भेट घेणे सहजासहजी शक्य नाही. त्यामुळे आपला मनोदय पत्राने कळविल्यास ते आवर्जन उच्चर पाठवितात. त्यांचा भक्तगण बराच असून दत्तजयंतीच्या उत्सवाला गगनगडावर वळुसंडयेने हजर राहातो.

स्वामींना अक्कलकोट महाराज, श्रीसाईंबाबा यांचेचद्दल विशेष प्रीती आहे. भवतांच्या इच्छेनुसार स्वामी कुठेही जातात. आमच्या रत्नागिरीलाही त्यांनी भेट दिली असून त्यांच्या तेजस्वी, खरूपसुंदर दर्शनाचा लाभ मला मिळाला आहे. मी स्वतः साईंभक्त आहे पण बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे संतसंपुरुष मग तो कोणीही अगो त्याला वंदन करावे व संतचरणी ज्याचा ऐत. त्याचा क्रृष्णी रुक्मीणी कांत ॥ या दासगण्यांच्या उक्तीप्रमाणे मी बागावे असे मला आतून कोणी तरी सांगते असे याटते.

साईभक्तांची श्रद्धास्थाने—

## मुंबईतील एक जागृत श्रीसाईस्थान ताईचे श्रीसाईबाबा

—श्री. रामचंद्र विष्णु परव  
३/९९, युनियन मॅन्शन, डॉ. अंबेडकर रोड,  
दादर, १४



● मुंबईत अनेक 'श्रीसाईबाबा'ची जागृत स्थाने आहेत त्यापैकी 'ताईचे श्रीसाईबाबा' हे एक जागृत श्रीसाईस्थान आहे. दुःखितांचे दुःख निवारण होण्याचे, आशा-आकौळा सफल होण्याचे अन् जीवनाचा मार्ग सुखमय होण्यासाठी श्रीसाईबाबांच्या चरणी समर्पित होण्याचे पवित्र, जागृत असे हे साईस्थान आहे. या भद्रास्थानाच्या संस्थापिका 'ताई' उक्त लीलाताई शंकरराव गोलतकर खा ४२ वर्धीय निस्सीम साईभक्त असून त्या हे स्थान गेली अनेक वर्षे चालवित आहेत.

जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ॥  
दाविसी दयाघना ऐसी ही तुझी भाव ॥

ताईची साईचांचांवरील दृढ़ श्रद्धा, सखोल धार्मिक ज्ञान यावरुन त्या बेचालीस  
वर्षीय वाटतच नाहीत. त्यांनी आपले सर्वेस्थी जीवन श्रीसाईचरणी समर्पित केलेले  
आहे यावरुन त्यांची नितांत, अदल साईनिष्ठा दिसून येते.

त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड, कट्टा येथे एका सुंस्कृत,  
खानदानी घराण्यात झाला. त्यांचे पिताजी श्री. शंकरराव गणेश गोलतकर ( सुप्रसिद्ध  
भजनी-नाट्य-कलावंत ) व काका श्री. नारायण गणेश गोलतकर हे धार्मिक प्रवृत्तीचे  
असल्यामुळे बालपणापासूनच त्यांच्या मनावर धार्मिक संस्कार झाले. त्यांचे शालेय  
रिक्षण हयचा आठवीष्यंत झालेले असले तरी धार्मिक ज्ञानाचा त्यांनी सखोल,  
शाळशुद्ध अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घेतलेले आहे. त्यांच्या वकृत्वात त्यांची  
छाप दिसून येते. बालपणीच त्यांना 'मिलिंद माथव' यांचे 'साई-महात्म्य' अस्यंत  
आवडायचे त्यावरुन त्यांचे मन श्रीसाईचावांकडे आकर्षिले गेले, आणि त्या अद्वेने  
भक्ती करू लागल्या.

१९५२ सालापासून त्या श्रीसाईचावांची तन-मन-धन अर्पून पुजा-अर्चा,  
स्तोत्र पठण करू लागल्या आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीब त्यांना होऊ लागली.

त्यांच्या नागपाडा येथील निवासस्थानी श्रीसाईचावांची मूर्ति असून त्या श्रीसाई-  
चावांना 'भाऊ' मानित आलेल्या आहेत. त्यांचे बहिण-भावाचे नाते आहे. प्रतिवर्षी  
रक्षावैधनाच्या दिवशी त्या राखी बांधतात, भाऊविजेला ओवाळतात. या नात्याला  
जागून ते त्यांना 'ताई' म्हणून संबोधतात. १९६७ साली त्यांच्या स्वप्नात येऊन  
श्रीसाईचावांनी 'ताई उठ' अशी हाक मारली व ते म्हणाले—'माझ्या अंगावरचे  
कपडे, सुगुट वर्गेर सर्वी काढून टाक. मला मोकळे निवांतपणे उघड्यावर वसावयाचे  
आहे' त्या उद्गारल्या, 'कोठे चसणार?' ते म्हणाले, 'तुझ्या बाहेरच्या मोडव्या  
खुर्चीवर' ताईनी त्यांना बाहेर बसण्यास मनाई केली. खोलीतील जागा त्यांनी शेणाने  
सारविष्यास सांगितली. तेथे ते स्थानापन्न झाले. ते तीन दिवस होते. त्यानंतर अदृश्य  
झाले. त्यांनी ताईना स्वप्नात दृष्टांत दिला की, मी तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालेलो  
आहे. तू तुझ्यासाठी किंवा इतर कोणाच्याही कामासाठी मला हाक मारल्यास मी  
इजर आहे. तुला कोणीही 'ताई' म्हणून हाक मारल्यास मी त्यांचे काम करीन.  
यावरुनच 'ताईचे श्रीसाईचाचा' हे नाव प्रस्तुत स्थानाला पडले आहे.

शिरडीप्रमाणेच ताई तथा 'लीलाताई' गुरुपौर्णिमा, द्वारकामाईचा वाढदिवस,  
प्रतिदिन पुजाअर्चा, दर शनिवारी महिला मंडळीचे भजन आदि भरगच्च कार्यक्रम

नित्यनेमाने त्या श्रद्धेने करतात. ताईच्या साईबाबांना श्रीमती—सुशिला वाळकुण्ठ पवार यांनी हातपेटी अपेण केलेली असून ताईना त्यांच्या बडिलांनी पेटी वाजविण्यासु शिकविली व त्या स्वतः पेटी वाजवून साईबाबांसमोर भजने गाऊन बाबांची सेवा करतात.

दर गुरुवारी प्रस्तुत स्थान भक्तांसाठी खुले असते. आजपावेतो अनेक दुःखितांची दुःखे निवारण होऊन ते सुखी झालेले आहेत. अनेकांच्या आशा, आकंक्षा सफल होऊन त्यांनी प्रस्तुत जागृत स्थानाचा स्वानुभव घेतलेला आहे.

आपले दुःख, इच्छा, आकंक्षा ताईना सांगाव्यात त्या श्रीसाईबाबांना प्रार्थना करून तुमचे दुःख, इच्छा, आकंक्षा साईबाबांना नवसाद्वारे सांगतील. तदनंतर आपले काम झाल्यावर आपल्या इच्छेनुसार बोललेला नवस न विसरता फेढावा म्हणजे तुमची श्रीसाईबाबांवरील श्रद्धा दिसून येईल. मात्र प्रत्येकाने श्रीसाईबाबांच्या ‘श्रद्धा व सबुरी’ या वचनाप्रमाणे बागावयास हवे.—

या स्थानी श्रीसाईबाबांच्या मूर्तितून गंगा येणे, उदी येणे आदि चमत्कार अधून मधून होतात परंतु त्यांनी त्याबद्दल प्रसिद्धी केलेली नाही. अकारण प्रसिद्धी त्यांना आवडत नाही. स्वानुभव व्या व प्रसिद्धी करा असे त्यांचे प्रेमाचे सांगणे आहे.

‘ताई’ या कुडुंबवत्सल असून आई—बडील काका, एक बहिण, दोन भाऊ आदी परिवार त्यांना असून सर्वोच्ची साईबाबांवर अटल श्रद्धा आहे.

श्रीसाईबाबांवरील नितांत श्रद्धेतून हे स्थान गेले एक तप त्या चालवित आहेत. त्या साईबाबांच्या आजेनुसार शिरडीला जाऊन येतात. दैवी शक्तीची झांक त्यांच्यात दिसून येते. शिरडीप्रमाणे प्रस्तुत स्थान व्हावे अशी त्यांची श्रीसाईचरणी प्रार्थना असून त्यांच्या स्थानी येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण होऊन ताईच्या साईबाबांचा जयजयकार व्हावा हीच त्यांची इच्छा. या स्थानाचा पत्ता असा—

‘ताईचे श्रीसाईबाबा’

लीलाताई शंकरराव गोलतकर

हिरजी गोविंदजी चाळ नं. १,

तिसरा माळा, खोली क्र. १३,

रिचर्ड्सन् कुडास कंपनी समोर,

नवा नागपाडा, मुंबई क्र. ४००००८

## श्रीसाई महानिर्वाण—समाधी

--सदानन्द चेंद्रवणकर

\* आपले अवतार कार्य समाप्त झाल्यानंतर अवतारी पुरुष निज स्वरूपात विलीन होऊन जातात. त्याप्रमाणे बाबांचे अवतार कार्य संपताच त्यांनी पण आपल्या महासमाधीचे प्रस्थान ठेवले. 'अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्' हे या जगातील मानवाच्या उत्कृष्ट गृहस्थाश्रमाचे लक्षण संगितले जाते. बाबांना स्वतःचा व्यक्तिगत संसार नव्हता पण त्यांना जनार्दन ज्या जनात दिसत होता त्या जनाच्या संसाराची काळजी ते बहातच होते. पण त्या संसारातही त्यांना कधी दैन्य नव्हते. दक्षिणा मिषाने संपत्ती त्यांच्या पायापुढे चालत येत असे आणि ते तिची रवानगी तितक्याच उत्कृष्टतेने रंजल्या गांजलेल्यांकडे व अनाथ अपंगांकडे करीत असत. तेव्हा त्यांचे देहावसानही अनायासेनच झाले. आपल्या समाधिमंदिराची त्यांनी आपल्या हाताने भक्ताकडून सिद्धता करवून घेतली होती. सारे भक्तभोग पुरविल्यावर बाबांना या जगात कोणतेच कर्तव्य उरले नव्हते म्हणून ही देहस्थिती सोडताना त्यांना कोणत्याच प्रकारचा विषाद बाटला नाही.

श्रीसाईबाबा शिरडीत आल्यापासून त्यांच्या जवळ एक मातीची पक्की भाजलेली बीट होती. ते तिची अत्यंत काळजी घेत असत व ती रोज उशाकडे घेऊन शोपत असत. ते मशिदीत आले तेव्हा कै. म्हाळसापती व काशीराम शिंपी तिला स्नान घालीत असत. तिची घोडपोचारे पूजा करीत व ती नीट जपून धुनीच्या खांबाजवळ ठेवीत. रात्री तिला कपड्यात गुंडाकून बाबा उशाला घेत. पुढे बाबांचा एक सेवक भक्त महादू कान्हू फासले मशिदीचे काम करू लागला. तो पण ती बीट अत्यंत काळजीपूर्वक धुवून श्रीधुनीमाईचा खांब व बाबांच्या कपड्याच्या पेटीच्या खाली असलेली सिमेंटची बैठक यामधील लहानशा फटीत ठेवीत असे; व रात्री कपड्यात गुंडाकून बाबांच्या उशाकडे ठेवी. बाबांचे त्या बीटेवर फार फार प्रेम असे. ते तिला कधीही विसंबत नसत. ती बीट त्यांचा जीव की प्राण असे. एक दिवस ती कुणाच्यातरी हातून कुटली व तिचे दोन तुकडे झाले. ही गोष्ट बाबांना कळल्यावर त्यांना अतिशय वाईट बाटले. ते अक्षरशः कळवळले. त्यांनी आपले स्वतःचे थोबाड शोडून घेतले. त्यांच्या नेत्रात अशू उमे राहिले. ते रङ्ग लागले व गृहणाले, माझी

संगतीण गेली. मी आता रहाणार नाही. आणि खरोखरीच तसे झाले. वीट दुभंगल्या-पासून आठवड्यातच त्यांनी महासमाधि घेतली.

बाबांना मानमोळी हा विकार झाला होता. ताप त्यांना येत होता. त्यांनी अन्न बज्जे केले होते. त्यामुळे दिवसे दिवस त्यांच्या शरीरात शक्ती मुळीच राहिली नव्हती. त्यांना जेव्हा ताप आला होतो तेव्हा काकासाहेब दिक्षित शिर्डीस होते. परंतु बाबांनी त्यांना मुंबईस पाठवून दिले.

साधारणपणे सर्व धर्माच्या पद्धतीप्रमाणे एखाद्याचा अंत समय जवळ आला आला म्हणजे त्याच्या जवळ प्रार्थना किंवा एखादा धर्म ग्रंथ वाचण्याची प्रथा आहे. साईबाबांना आपला अंतकाळ जवळ आल्याची पूर्ण जाणीव झाली होती म्हणूनच की काय बाबांनी शेवटच्या तीन दिवसात वज्ञे नावाच्या एका सच्छिल भक्त ब्राह्मणाला ‘रामविजय रामायण’ वाचण्यास सांगितले. कारण बाबा हे प्रभू श्रीरामचंद्राचे एकनिष्ठ भक्त होते. या रामविजय ग्रंथाचे एकदा वाचन शास्त्रावर बाबांनी वज्ञेकडून पुन्हा पुन्हा तीन चार वेळा रामायणाचे—रामविजयाचे—पारायण करवून घेतले.

शेवटचे तीन-चार दिवस तर त्यांनी आपले उठणे-बसणे-हिंडणे-फिरणे हे सारे शारीरिक व्यवहार बंद करून टाकले.

पण अगदी अखेरच्या क्षणापर्यंत बाबा पूर्णपणे शुद्धीवर होते. चांगल्या सावध स्थितीत सर्वोच्यावरोवर ते बोलत होते व आपल्या भक्तांना शोक करू नका. धीर सोडू नका असा उपदेश करीत होते. त्यामुळे पुढे लौकरच आपल्यावर वज्राघात होणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. जाणीव नव्हती.

मंगळवार ता. १५ ऑक्टोबर १९१८ चा दिवस नेहमीप्रमाणे उगवला. दुपारच्या आरती नंतर बाबांनी बापूसाहेब बुटी, जोग, नानासाहेब निमोणकर, माधवराव देशपांडे इ. मंडळींना घरोघर जेवावयास पाठवून दिले. ही सारी मंडळी बाबांच्या बरोवर मशिदीत जेवत असत. पण त्यादिवशी त्यांना अशाप्रकारे घरोघर पाठवून बाबांनी या १५-१०-१९१८ रोजी विजयादशमीच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी महानिर्बाण केले.

बाबांची अगदी निकटची मंडळी बाबांच्या जवळ होती. लक्ष्मीबाई शिवेला त्यानी नऊ रुपये दक्षिणा काढून दिली. ती संतुष्ट झाली. ती रोज रात्री बाबांना भाकर देत असे. शामा उर्फ माधवराव देशपांडे द्वारकामाईत पायरी जवळच बसले होते. त्यास बाबा म्हणाले, “शामा! मला आता वरे बाटत नाही. बुटीच्या दगडी बाढ्यात आता मला घेऊन चला” असे क्षीण अँवाजात बाबा म्हणाले आणि तेच

भगवान श्रीसाईंबाबांचे अंतीम उद्गार होत. बयाजी आप्या कोटे पाढील या नावाचा बाबांना एक निस्तीम सेवक भक्त बाबांच्या जवळ त्या वेळी होता. त्यांच्या मांडीवर बाबांनी होके टेकले व अखेरचा क्षास सोडला. बाबांच्या या अंतीम घडीचे वर्णन करताना श्रीसाईंसन्चरित्रकार महणतात-

आयुर्दाय स्नेह सरतां। प्राणज्योती मंद होतां॥ बयाजीचे अंकावरता। देह विश्वामता पावला॥ नाही पङ्कन वा निजून। स्वस्थपणे गादीसी बैसून ऐसा स्वहस्ते धर्मे करून। केले विसर्जन देहाचे॥

बाबांची अंतीम क्षणाची हालचाल चालू असताना भागोजीचे त्यांचेकडे वार-काईने लक्ष होते. त्याने लगेच नानासाहेब निमोणकरांना हाक मारली. नानांनी लगेच बाबांच्या मुखात गंगोदक घातले आणि सर्वोनी “देवा। देवा असा हंवरडा फोडला. ‘देवा देवा’ असा पहिला पुकारा जेव्हा भक्त मंडळीनी केला तेव्हा बाबांनी ‘आ’ म्हणून होकार दिला व मगच प्रयाण केले. इकडे केवळ बाबांच्या आग्रहाखातर जी मंडळी जेवायला गेली होती. त्यांचे जेवणाकडे लक्षच नव्हते. ते कसे बसे पोटात अन्न लोटीत होते. तोच निरोप आला की भेटीला चला. आपल्या सर्वधं-दुखण्यात बाबा द्वारकामाईत बसूनच असत, व बसलेल्या अवस्थेतच त्यांचे देहावसान झाले.

भोजनाला गेलेल्या मंडळीना निरोप मिळताच ती धावत आली आणि बघतात तर काय सारेच काही शृऱ्य. सगळा कारभार आटोपलेला होता. परमप्रिय पंचप्राणप्रिय बाबाजी पंचतत्वात विलीन झाले होते. ते सर्वोना सोडून गेले होते.

भगवान श्रीसाईंबाबांची दुःखद वार्ता वाच्यासारखी चारी दिशांना पसरली सर्वत्र एकच हाहाःकार झाला. शिरडी गावातील सारी लहानथोर आगालवृद्ध ज्ञी-पुरुष मंडळी आकांत करीत द्वारकामाईत धावली. आजुबाजुचे सर्व लोक अक्षरशः धावत धावत आले. सर्वत्र हाहाःकार उढाला. सारेच जण दुःखाने हळहळून आकोश करू लागले. बाबा गेले! बाबा आम्हाला सोडून गेले हो! शिरडीतील घोघरी मोठी गडवड उडून गेली सर्वोच्या उरात थड्थड सुरु होऊन सगळे जग बाबांचे अंत्यर्दर्शन घेण्यासाठी धावून आले.

द्वारकामाई मंडप तर गच्च भरून गेला. बाबांचा पार्थिव देह पाहून सर्वांचे कंठ दाढून आले.

श्रीसाईंचे महानिर्बाण होण्याच्या अगोदर महणजे शके १८३८ च्या विजया-दशमीचा गोष्ट. त्या दिवशी सायंकाळी सूर्यस्ताच्या सुमारास बाबांनी एकाएकी

जमदग्नीचे रूप प्रगाट केले. अंगातली कफनी आणि ढोईचे फडके काढून ते धुनीत टाकले. लंगोट होता तो पण फेडला व स्याचीही अग्रीला आढूती दिली आणि दिगंबर होऊन ते गृहणाले, “करारे आता निदान । मी मुसलमान की हिंदू ॥” ज्या कुणाला शंका असेल ती स्याने आताच फेहून घ्यावी असे ते मोठमोळ्याने ओरहून सांगू लागले. हा देखावा पाहून सगळे जण गडबडले होते. तो दिवस त्यांचा चावडीवर झोपण्यास जाण्याचा होता. वाजत-गाजत त्यांची मिरवणूक जाणार होती पण पहातात तो हे काय ?

रक्तपिती झालेला भागोजी शिंदे नावाचा एक व्याधिष्ठ भक्त त्यांन्याजबळ नेहमी असे. तो धीर करून पुढे झाला व त्याने विचारले, “महाराज आज शिलंगणाचा दिवस आणि हे काय ?”

बाबा म्हणाले, “हेच माझे शिळंगण” आणि असे म्हणून त्यांनी आपला सटका घेऊन सणसण जमिनीवर हाणला. अशा परिस्थितीत तीन चार तास गेले. रात्री बारा वाजले तेव्हा कुठे स्वारी शांत झाली. नवाकोरा लंगोट ते नेसले, नवी कफनीही त्यांनी परिधान केली, ढोक्यालाही एक शुभ्र फडके बांधले व नंतर नेहमी-प्रमाणे मिरवणुकीने ते चावडीवर गेले. या घटनेने त्यांनी असे सूचित केले असे म्हणतात की “भवसागर सीमोळंघनास दसरा हाच चांगला मुहूर्त होय. या घटने-नंतर मधे एकच वर्ष गेले व दुसऱ्या वर्षी दसन्याच्याच दिवशी बाबांनी अशा प्रकारे देह ठेवला या घटनेची आठवण शिरडीकरांना झाली. अशाप्रकारच्या बाबांच्या आठवणी याप्रसंगी जो तो सांगू लागला.

१९१८ सालची विजयादशमी हा आपल्या प्रयाणाचा मुहूर्त म्हणून बाबांनी ठरविला होता असे आणखीन एका गोष्टीवरून दिसून येते. शिरडीचे ग्रामपाठील रामचंद्र दादा हे एकदा खूप आजारी पडले. त्यांचे दुखणे खूप जोरावले. वेदना असऱ्या ज्ञाल्या. अशा स्थितीत एका मध्यरात्री त्यांना आपल्या उशाशी साईबाबांची मूर्ति दिसली. पाठील दीनवाणीने बाबांना उद्देशून म्हणाले, 'बाबा, आता मला हे दुखणे नाही हो सोसवत. मरण केव्हा भेटेल याची मी बाट पाहातो आहे.' त्यावर बाबा अत्यंत दयार्द्र स्वरात म्हणाले, 'अरे तु काही काळजी करू नकोस. तुझ्यावरचे गंडां तर टळले. तुला काही भीति नाही परंतु तात्याची (तात्या गणपत पाठील कोते) मात्र मला घडगत दिसत नाही, शके १८४० च्या विजयादशमीला (सन १९१८) तात्या अक्षयपद पावणार खास पण हे त्याला सांगू नकोस. उगाच तो मनाशी सुरत राहील. त्या दिवसापासून रामचंद्र पाठील बरा होत गेला. बाबांनी सांगितलेली भविराहील, त्या दिवसापासून रामचंद्र पाठील बरा होत गेला. बाबांनी सांगितलेली भविराहील, त्या दिवसापासून रामचंद्र पाठील बरा होत गेला.

तो बोलला नवहता. शके १८४० चा भाद्रपद सरला आणि खरोखरीच तात्याचाने चिछाना धरला, आणि आता आश्विन मास डोकावू लागण्याच्या आशी बाबांनाही शिरशिरी भरली, तात्याचाला दुखण्याच्या यातना फार होत. पण त्याचे चित्त सदैव बाबांच्या स्मरणात गुंतलेले असे. इकडे बाबांचे दुखणे वाढले. दसरा जबल आला तसा रामचंद्र पाटील व बाळा शिंपी यांना भयाने घाम सुटला. दसन्याला तात्यांची नाढी अगदी मंद झाली भान पण गेले...

पण नवल असे की इकडे त्याच दिवशी बाबांनी देह ठेवला आणि तात्या आजारादून वाचून हळू हळू वरा झाला. या घटनेसंबंधी साईंसचित्रकार लिहितात—

असे-पुढे नवल वर्तले । तात्याचेहि गंडांतर टळले ।

तात्या राहिले बाबाच गेले । जणू मोबदला केले की ॥

पहा आता बाबांची बाणी । नाव दिधले तात्याचे लावुनी ।

केली तयारी निजप्रयाणी । वेळा न चुकवुनी अणुभरा ॥

तेव्हा सांगावयाची गोष्ट अशी की बाबांनी आपल्या महासमाधीची वेळ अगोदरच ठरवून ठेवली होती हे निश्चित.

श्रीबाबांच्या देहावसानाने कष्टी दुःखी झालेल्या साईंभक्तांचा पहिला दुःखा वेग ओसरख्यावर आता बाबांच्या देहाचे काय करावे हा विचार सुरु झाला. बुटीच्या वाढ्याच्या चौकात ते ठेवावे असे बाबांचे पूर्वीच सांगणे होते पण आता मुसलमान भक्त म्हणू लागले ते मुसलमानांच्या कवरस्तानात नेऊन पुरु या. पण तिथले आम-पाटील श्री. रामचंद्र दादा हे मोठे करारी होते ते म्हणाले,

असोत तुमचे विचार काही । समूळ काही आम्हा ते मान्य नाही ।

वाढ्यावाहेर इतरां ठायी । क्षणभरीहो साईं ठेवून नये ॥

आणि मग सारे जण गण्य बसले. तरीपण दोन दिवस भयंकर वादावादी झाली, तेव्हा काकासाहेब दिक्षितांनी कलेक्टर साहेबांना तार पाठवून त्यांची मदत घेतली. त्यांनी साने नावाच्या मामलेदाराकडे हा निवाडा करण्याचे काम सोपविले. त्याने लोकांची मते घेतली ती हिंदूच्या बाजूने अधिक पडली; व शेवटी बाबांचा देह बुटीच्या वाढ्यात समाधीसाठी नेण्याचे ठरले; व वादावादी यांबली.

श्रीसाईंबाबांची समाधि ही बाबांनी निवरिणापूर्वीच बांधवून घेतली<sup>1</sup> होती. नगपूरचे प्रसिद्ध साईंभक्त शीमंत गोपाळराव ऊर्फे भाऊसाहेब बुटी यांच्या मनात शिरडीला आपल्या मालकीचा स्वतंत्र वाढा असावा असे आले. बाबांनी त्यांना स्वप्नात येऊन याढा आणि देऊल दोन्ही उभारा अशी आशा केली होती. त्याप्रमाणे

बाढा उभा शाला, बाबांनी बांधकाम मंजूर केले होते. या बाढ्याच्या गाभान्यात श्रीमुरलीघराची मूर्ति एका चौकावर सिंहासन करून बसवावी असे त्यांच्या मनात होते. त्यालाही बाबांची अनुमति मिळाली होती. पण त्याचवेळी बाबा म्हणाले होते—

देऊळ पूर्ण ज्ञालियावरी । येऊ की वस्तीस आपणही ॥

तसेच ते असेही म्हणाले होले—

बाढा पुरा ज्ञालिया पाठी । औपुलेसाठीच तो लाढु ॥

आणि काय चमत्कार ही कामे पूर्ण होत असतानाच बाबांनी इहलोकाचा त्याग केला व त्यांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांचे परमपवित्र असे शरीर बाढ्याच्या गाभान्यात ठेवण्यात आले. साईसचरिकार म्हणतात—

मग ते पवित्र साई शरीर । जाहले गाभारियामाझी स्थिर ॥

बाढा ज्ञाहला समाधिमंदिर । अगाध चरित्र साईचे ॥

श्रीबाबांच्या देहाला भूमातेच्या उदरीच का स्थान देण्यात आले, अग्रिसंस्कार का करण्यात आला नाही याचे कारण तर हिंदू पद्धतीत? संन्याशाना अशी समाधीच देत असतात. बाबा लौकीक संस्कारांच्या पलीकडचे असल्यामुळे बाच्यार्थाने संन्याशी नव्हते हे खरे, तथापि रुढार्थाने ते खरे संन्यस्त होते आणि दुसरे कारण असे की त्यांच्या भक्तात त्याचेळी हिंदुप्रमाणे मुसलमान भक्तही बरेच होते तेव्हा त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा देह भूमीगत केल्याने त्या जमातीलासुद्धा योडे बरे वाटावे.

बाबा महासमाधिस्थ ज्ञाल्यावर त्यांच्या पार्थिव देहावर फुलांच्या राशीच्या राशी पडल्या. हजारो लोक ‘साईबाबा’ असे म्हणत आकोशत होते. तो सारा प्रसंग हृदयाला पीळ पाढणारा होता.

आणि अगदी याचवेळी मुसळधार पाऊस शिरडीत सुरु शाला. एका महान संताचे स्वर्गात स्वागत करण्यासाठी जणू आकाशात गडगडाट ज्ञाला; व विजा चमकू लागल्या. दुःखावेग आवरून लोक घरोघरी परतले.

हिंदुपद्धतीप्रमाणे बरोबर तेराव्या दिवशी श्रीबाबांचे उत्तरविधान (आद) करण्यात आले. तिलंजली, पिंडप्रदान, मासिक आद्य इत्यादी विधी यथाशास्त्र ग्रामस्थ ब्राह्मणांच्या सहकार्याने करण्यात आले. हा सगळा कार्यक्रम यथोचित असा साको-रीच्या श्रीउपासनी महाराजांच्या उपस्थितीत पार पडला. ब्राह्मणभोजन, अज्ञसंतर्पण, दक्षिणाप्रदान इत्यादीसाठी शेकडो रुपये भक्तांनी खर्च केले. मुंबईतील विलेपालै येथल्या श्री. शामराव जयवर यांनी बाबांच्या हयातीत बाबांना विनंती करून आपल्या सफाईदार कुंचल्यातून उत्तरवलेली बाबांची छानदार प्रतिमा बाबा द्वारका-

माहेत जिथे कठळपावर हात टेचून जिथे बसत असत निये स्थानाप्त्र करण्यात आणि, ती पाहून गाई प्रसवक्ष इयेच आहेत अशी मायना होने.

जाहली साईंदेह निवृत्ति । प्रतिमा-दर्शने होय अनुवृत्ति ।

वार्दे निजभक्त भावार्थी । पुनरागृहीची ही मूर्ति ॥

श्रीसाईंमहाराज निवाण पावळे किंवा अदृश्य झाले तरी पूर्वीचे उच्चावतार श्रीवृंशिंह सरस्वती स्वामी गाणगापुरांशी स्थानी आणि श्री अककलकोट स्वामी अकलक-कोटी किंवा रामदास तुकारामादि संत त्यांच्या त्यांच्या निवाणस्थली गुतरुपाने वास करीत असतात हो जरी अनेकांची श्रद्धा आहे तर्याच वाचा शिरडीत गुतरुपाने वास्तव्य करून आहेत अशी वाचांच्या भक्तांचीही गाढ श्रद्धा आहे. श्रीसाईंवाचा गुतरुपाने आजसुद्धा शिरडीतच आहेत व एकनिष्ठ भक्तांचे मनोरथ ते पूर्वीप्रनामेच पुरे करीत असतात.

श्रीरामदास स्वामींनी मृत्यु निश्चय करताना महानवीर, योद्धे, सुसदी, राज-महाराजे, पंडित, शास्त्रज्ञ इत्यादी सर्व हे जग सोडून जातात. मृत्यु कुणाचीही नव करीत नाही. फक्त एकच राहातात ते कोण? तर स्वरूपाकार झालेले संत. शास्त्र त्यांनी ज्ञानयुक्त होऊन मृत्यूला बिंकलेले असते असे म्हटले आहे.

सामान्य लोकांच्या वावतीत मृत्यूनंतर व्यक्तीचा लिंगदेह काळ तरी अंतराव्यात वावरत असतो आणि तो आसेइताना व प्रेमीजनांना मधून मधून मेठ देतो असे त्या शास्त्रातले तज सांगतात, आणि अनेकांच्या ते अनुभवासही येत असते. श्रीसाईंवाचांसारख्या संतांच्या किंवा अवलियांच्या वावतीत हाच नियम लावला म्हणजे त्यांच्या प्रयाणानंतरही काळ तरी त्यांचा लिंगदेह त्यांच्या भक्तांच्या मनकामना पूर्ण करीत असतो असे मानण्यास हरकत नाही. या दृष्टीने वाचांच्या प्रयाणानंतर त्यांचे नामस्मरण किंवा समाधीपूजन दर्शन इ. गोष्टी त्यांच्यावर एकनिष्ठा ठेवणाऱ्या भक्तांना लामदायक ठरलेल्या आहेत असे जे त्यांच्या चरित्रात सांगितलेले त्यावर विश्वास ठेवण्याला मुळीच हरकत नाही. श्रीसाईं समर्थ रामदास स्वामी यांच्या नंतर अवच्या दोन शतकाच्या आतच सचिदानंद विश्वभर श्रीअवधूत दत्तात्रेयांनी श्रीसदगुर साईंवाचांच्या रुग्णाने या भूमीवर पुन्हा अवतार घेतला व १८३८ पासून १९१८ पर्यंतच्या ८० वर्षांच्या कालखंडात हिंदुमुसलमानांना सन्मार्गाला लावण्याचा यन्न केला. यांत्रोखरच श्रीसाईंवाचा हे महान पुरुष होऊन गेले.

श्रीसाईंवाचांचे महानिवाण झाले त्या दिवशी रात्री मुंवईचे प्रसिद्ध साईंभक्त श्री इनुमान प्रसाद जोशी यांच्या घरातील वाचांची तसधीर एका-एकी गदगदा इलू

लागली. पाल्याच्या श्री. माधवराव दिक्षितांना नाशिकच्या एका महान योग्याने चिरसमाधि घेतल्याचे स्वप्न पडले. पंढरपूरास दासगणूनाही असेच स्वप्न पडले. आणि दुसऱ्या दिवशी लक्षण भट नावाच्या एका साईभक्तांना हृषींत झाला. सांताकूळा राहाणाच्या सौ. प्रधान यांच्या बहिणीला ‘ट्रॅकेटील पिवळा पितांवर समाधिवर घालण्यासाठी पाठव’ असा हृषींत झाला तर काकासाहेब महाजनी नामक साईसेवकाला ‘उठ, माझा तेरावा दिवस आहे तो तू कर’ असेही स्वप्न पडले.

बाबांच्या जवळ नेहमीच एक लहानसे बोचके असे. त्याला ते कुणालाही हात लावू देत नसत त्यांच्या महानिर्बाणानंतर ते उघडून पाहाता त्यात काशीरामने प्रथम दिलेली हिरवी कफनी व हिरवी टोपी सापडली, तर माधवराव देशपांडिचेकडून बाबांची चिलीम व सटका मिळाला.

श्रीसाईबाबा आज शरीररूपाने जरी नसले तरी त्यांनी आपल्या निरनिराक्रया भक्तांना मागच्या कित्येक जन्माची ओळख करून दिलेली आहे. अर्थात बाबा पृथ्वीवर सारखे येत आहेत; असतातच. त्यांनी सर्व भक्तांना सांगूनच ठेवलेले आहे.

जरी हे शरीर गेलो मी टाकून | तरी मी धावेन भक्तांसाठी ||

नित्य मी जिवंत जाणा हेचि सत्य | पहावी प्रचीत अनुभवे ||

बाबांचा हा अनुभव अनेक असंख्य भक्तांना जगभर येत आहे.

बाबांची फुटलेली वीट महादू फासलेने जशीच्या तशीच बाबांच्या बुटीबाढ्या-तील समाधीत त्यांच्या उशाकडे ठेवली आहे असे पुढे कै. माधवराव देशपांडे ठर्फ ‘शामा’ व कै. तात्या पाटील कोते यांनी सांगितले. बाबांची ही वीट भक्तशिरोमणि पुऱ्डलिकाने श्रीकृष्ण भगवानांना पंढरी क्षेत्रात वसावयास दिलेल्या विटेचे व श्रीपांडु-रंगाच्या विटेवर उमे आहेत तिचे दर्शक असून बाबा हे विठ्ठल-कृष्ण स्वरूप होते असे सिद्ध होते. श्रीपांडुरंगाने वीट पायाखाली घेतली व बाबांनी ती उशाकडे घेतली हाच काय तो फरक.

श्रीसाईबाबांचे महानिर्बाण झाल्यावर बरोबर चौदा दिवसांनी बाबांचे भक्त श्रीनानावळी महाराज हे पण कालवश झाले. ते बाबांच्या काळात अदृश्य रूपाने बावरत अमत, त्यांची समाधी शिरडीत लेंडीचागोच्या प्रवेशद्वारापाशी आहे.

## युगावतार श्रीसाईबाबा :

(श्रीसाईबाबा सत्संग मंडळ, सुरत ह्यांच्या सौजन्याने)

अनुवादक : श्री. चंद्रकांत दामोदर सामंत  
डोंगरे मॅनशन, ताढेव रोड, मुंबई ७

\* परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. एखाच्या मृत व्यक्तीला तो जिवंत करू शकतो, एवढेच नव्हे तर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्यालाही त्याच्या जबड्यातून सोडवून जीवदान देण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी असते. संत हे परमेश्वराचेच अवतार असल्याकारणाने त्यांच्या कृपेने मुक्त्यांना वाचा व पंगूना पाय फुटणे सहजशक्य आहे, पण ह्यासाठी जरूरी आहे ती अनन्य श्रद्धेची व निव्याज प्रेमाची ! भारताचे विशेषतः महाराष्ट्राचे सद्भाग्य एवढे थोर आहे की त्या भूमीत अशा असान्य कर्तृत्वाच्या संतांची वाण कधीच पडली नाही. श्रीसाईबाबा या अशाच मालिकेतील एक योर अवतारी पुरुष होऊन गेले.

जुनागढ येथील एक भक्त श्री. वलभद्रराय वसावडा ह्यांचा मुलगा वयाच्या तीनचार वर्षपैर्यंत बोलू किंवा चालू शकत नव्हता. श्री. वसावडा ह्यांनी एकेदिवशी श्रद्धापूर्वक श्रीसाईनाथांचा धावा करून निश्चय केला की, “जो पर्यंत श्रीबाबांच्या समाधीचे दर्शन घडणार नाही तोपर्यंत तांदुळ व गुळ ह्या वस्तु मी सेवन करणार नाही.” ह्या गोष्टीला सुमारे एक वर्ष लोटल्यानंतर त्यांच्या मुलाने “वाचा” हा शद्द प्रथम उच्चारिला व हळुहळू तो चालूही लागला. श्री. वसावडा हे आपल्या मुलाला घेऊन त्याच्या पुढल्या वाढदिवसाला शिरडीस जाण्यास निघाले. जुनागढ पासून येट शिरडीपर्यंत वाढळी वारे व पाऊस असतानाही त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही. वाटेत गोदावरीच्या काढी ते जेव्हा आले तेव्हा नदी दुथळी भरून वाहत होती. कोणीही होडीवाला पाण्यात नाव टाकण्यास तयार नव्हता. “मेलो तर श्रींच्या चरणी विलीन होऊ, जगलो तर श्रीसाईच्या दरबारात हजर राहू” ह्या निर्धाराने त्यांनी मोळ्या मिनतवारीने एका होडीवाल्याला तयार केला. ईश्वरीकृपेने ते पैलतीरी मुखरुपवणे पोहोचले व मंदिरात दर्शनासाठी गेले. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे श्री. वसावडा ह्यांनी समाधीचे दर्शन घेतले व आपला नवस फेडला.

बरील अनुभवावरून एक गोष्ट निश्चितपणे म्हणता येईल की, संतपुरुष हे केवळ चमत्कारापुरते चमत्कार न करता त्याद्वारे ते आपल्या भक्तांना पुढे नेण्याचे कार्य करीत असतात.

.....

## संत चूडामणि भगवान श्रीसाईबाबा

आता लौकरच प्रकाशित होणार

: लेखक :

● श्री. का. सी. पाठक

कोर्ट रिसिव्हर, श्रीसाईबाबा संस्थान

● सदानन्द चेंदवणकर

कार्यकारी संपादक, श्रीसाईलीला

+ श्रीसाईबाबांचे सचित्र चरित्र

+ श्रीसाईनाथकालीन व्यक्तींची भरपूर छायाचित्रे

+ श्रीसाईनाथांचे मुखपृष्ठावर संग्राह्य चित्र

श्रीसाईबाबा संस्थान शिर्डींचे नवे प्रकाशन

## एकः सार्वशरणं पथ्यम् !

● डॉ. अनिल जायस्वाळ  
श्रीसाई किलनिक,  
चितारओळ, नागपूर-२

\* आपण मोहपाशात गुरफटलेले प्राणी आहोत. सांसारीक वस्तूतच सुख पाहणारे. सदैव विषयवासनेतच सुख अनुभवणारे. नश्वर वस्तूनाच चिकटलेले. स्वतः जब्लील मालाची अधिकाधिक किंमत मिळावी व त्याचा जास्तीत जास्त खप ब्हावा—या उद्देशाने कोणताही व्यापारी कुठेही जाण्यास वा प्रवास करण्यास सहर्ष तत्पर दिसतो. परंतु त्यातील एक टक्कादेखील निकटच्या पुण्यक्षेत्री वा तीर्थेक्षेत्री दान करण्यास तो कुरकुरतो. दानच नाही तर दया कुठली ? दानामागेच दया आहे. निस्वार्थेपणे केलेल्या दानातच दया सामावलेली आहे. गरजूना अत्यावश्यक असूणारी वस्तु यशाशक्ती देऊन पहा. घेणाऱ्याचे मन सुखावते. त्याचा आत्मा दान देणाऱ्यास आशिर्वाद देतो. म्हणजेच परमात्म्याचे आशिर्वाद आपणास सहजतेने लाभते. काही देऊ शकत नसाल तर देऊ नका. परंतु त्याचे मन कदापि चुकुनही दुखवू नका. त्याचे मन दुखविले तर परमात्माही दुःखी होतो. याचकांकडे सदैव दयापूर्ण दृष्टीने न्याहाळावे. त्यांच्या प्रती रोष बाळगू नका. त्यांचा तिरस्कार करू नका. उद्दृष्टपणे अपशब्द बोलू नका. असे जर केले तर याचकांचे मन दुखविले जाते. पण आत्म्याचे मन दुखविणे म्हणजेच परमात्म्याचे मन दुखविण्यासारखे होय. आपले पोट तर कोणीही भरू शकतो. कुञ्च्यास देखील भोज्य सामग्री कोठून न कोठून तरी मिळतेच. आपल्या आप्त बंधु प्रती प्रेम कोणीही बाळगतो. परंतु तितकेच प्रेम गरजूना या.

इतरांना या.

तिन्हाईताना या.

केलेले दान व दिलेले प्रेम, हे कधीच व्यर्थे जात नाही. सर्वे ईश्वरचरणीच संग्रहीत होते.

जिथे दान व दया आहे तिथे मायेस स्थान नाही.

किर्ति, कांचन, कामिनी व कामना त्या सदैव आपणास आपल्याकडे आकृत  
करीत असतात. यात जो फसतो तोच पुढे सांसारिक चंथनाद्वारे जखबला जातो.

त्या लुभावतात व

आपण भुलतो.

त्या बोलावतात व

आपण फसतो.

त्या सुखावतात व

आपण दुःखी होतो.

लुप्रावणाच्या प्रत्येक वस्तुला भुलविष्याचा प्रयत्न करा. आपल्या मनाचा  
लगाम खेचा. मन काबूत ठेवा.

“ बाबाही दकारे भक्तांप्रत ।

भक्त हितार्थं तंचि मागत ।

करा दया दान व्हा दान्त ।

सौख्य अत्यंत लाधाल ॥ १४६ ॥ ”

—( अध्याय १४ श्रीसाईसचरित् )

आपली साईमाऊली सुद्धा ‘दया, दान व दान्त’ याचीच शिकवण देते.  
दान्त म्हणजेच आत्म-नियंत्रण.

“ ब्रावांस काय दक्षिणेचे कारण ।

स्वर्यं तयांचे नव्हतें जीवन ।

अवलंबून दक्षिणेवरी ॥ १५३ ॥

पोटासाठीं भिक्षा मागत ।

दक्षिणे पोटीं नव्हता स्वार्थ ।

दक्षिणादाने शुद्धचित ।

व्हावेत निजभक्त हा हेत ॥ १५४ ॥ ”

—( अध्याय १४ श्रीसाईसचरित् )

अर्थात दया, दान व दान्त द्वारे चित्त शुद्धी निश्चितपणे प्राप्त होते— हे  
निर्विवाद आहे.

श्रीसाईसमर्थीनी केवळ उपदेश न करता स्वतँच्या आचरणाद्वारे ही गोष्ट  
आपणास पटवून दिली. मिळालेल्या दक्षिणेतून बाबा नित्य नियमित हजारो रुपये  
दान करीत. कोणी कोणी तर दररोज त्यांच्या दृस्ते ५०-५० रुपये मिळवित. परंतु  
श्री बाबा रोज रात्रीपर्यंत देऊन घेऊन रिकामे फार काय तर तंचालू,

भुनिमातेस लागणाऱ्या काढथा व अजदान करण्यातच ते दक्षिणेचा काही शतांश  
भाग उपयोगात आणित.

द्रव्यसंपत्तीचा उपयोग करा. उपभोग वा तुरूपयोग मुळीच करू नका. कोणाचे  
अम फुकट घेऊ नका. भोवदल्यात त्यालाही काही न काही अवश्य या. याच त्यांच्या  
शिकवणीवर शिर्डी संस्थान अद्यापही कार्यरत आहे. अजदान वैगेर तर तेथील  
अधिकारी वर्ग करतोच. परंतु लेख लिहिणाऱ्या लेखकांसही ते बगळत नाहीत. कोणा-  
एकाचा लेख 'साईंलीलेत' प्रकाशित झाल्यास महिन्याच्या प्रथम आठवड्यातच  
'साईंप्रसाद' म्हणून काही न काहीं द्रव्य ते त्वरीत पाठवून मोकळे होतात. शिवाय  
'साईंप्रसाद' लेखकवगांसही नाकारता येत नाही. त्यांना ते ध्यावेच लागते. असो.

**विशेषतः** स्त्रीचे सौंदर्य मानवी मनास अधिकाधिक आकृष्ट करते. त्या सौंदर्याचे  
रसपान करताना आपण आपली भूक-तहान देखील विसरतो. सांसारीक सौंदर्य हे  
विशेष लुभावणारे असते. त्याकडे न्याहाळताच आपले मन दोलायमान होते. चंचल  
मन अश्लिल विचारांनी भारावून जाते. मन फार चंचल आहे. काढूत राहात नाही.  
परिणामस्वरूप ईच्छापूर्ती न झाल्यास आपण दुःख अनुभवतो. या प्रकारची घटनत  
हेमाडपंतकृत श्रीसाईंसचरित्रात वर्णिलेली आहे. अघ्याय ४९ मधील खालील ओळी  
लक्ष्यवेधक आहेत.

तयांमाजिल एक नारीं ।

वंदूं जातां दुरखा सारी ।

पाहूनि सौंदर्य अति साजिरी ।

नाना निजअंतरीं मोहिले ॥ १५३ ॥

तेव्हा श्रीवाचांनी त्यास काय उपदेशिले हे आपल्याही आचरणात आणण्याजोगे  
आहे :-

" नाना किमर्थे गढवडसी मनीं ।

ज्याचा निजधर्म तो स्वस्थपणीं ।

आचरतां आड यावे न कोणी ।

काहीं न हानी त्यांत ॥ १५८ ॥

ब्रह्मादेव सृष्टी रचिता ।

आपण तयाच्यं कौतुक न करितां ।

व्यर्थे होऊं पाहील रसिकता ।  
 'बनता बनता बनेल' ॥ १५९ ॥  
 असतां पुढील द्वार उघडे ।  
 जावे कां मागील द्वाराकडे ।  
 एक शुद्ध अंतर जिकडे ।  
 तेथे न सांकडे काहीही ॥ १६० ॥  
 कुढा भाव नाही अंतरी ।  
 तयास काय कोणाची चोरी ।  
 हष्टि हष्टिचे कर्तव्य करी ।  
 भीड मग येथे धरिसी कां ॥ १६१ ॥"

याचा अर्थ असा कीं सांसारीक सौदर्याचा तिरस्कार न करता ते ईश्वरनिर्मित कारणास्तव अवश्य न्याहाळावे. वरून अल्लांच्या हस्तकौशल्याची प्रशंसासुद्धा मनातल्या मनात करावी. काय ईश्वर आहे ! जो इतक्या सुंदर सुंदर वस्तु तयार करतो, तो स्वतः किती सुंदर असेल वरे ? व असला विचार करता करताच सौदर्याचे रसपान करावे. कृतीकडे न्याहल्तच शिल्पकाराची आठवण करावी. मनावर पूर्ण ताढा असू चावा. ते सदैव निर्मळ ठेवा. पवित्र असू द्या. कारण तिथेच अर्थात शुद्ध अंतःकरणीच ईश्वराचा वास असतो. देव्हान्याची पवित्रता राखणे अनिवार्य आहे. कुविचारांना मुळीच स्थान देऊ नये. तेव्हाच कुठे सांसारीक कर्मात कार्यरत राहून परमार्थ गाठणे शक्य आहे.

वाचकानो ! आणण श्रीतुलसीदासजींच्या पूर्वेतिहासाविषयी अवगत असालच. त्यांच्या पत्नीने सुद्धा त्यांना याच प्रकारची शिकवण दिलेली होती :—

" इतनी प्रित प्रिया  
 हमसे किन्हौ !  
 हरीसे काहे न किन्हौ ?  
 इतनी प्रित हरिसे करते ।  
 तो चले जाते बैकुंठवास ॥"  
 त्याक्षणीच तुलसीदासजी प्रत्युत्तरले :—  
 " तू तिरिया मेरी धरमकी माता ।  
 अच्छा भ्यान दियोरी ॥

तुलसीदास भजे भगवान् ।  
तिरीया तेरे सेज न चढौरी ॥”

अर्थात जितकी प्रिती आपणास या सांसारीक नश्वर पदार्थाशी आहे तितकीच प्रिती जर ईश्वरचरणी जडली तर सांसारीक बंधन तुटण्यास काय विलंब ?

हे जरी आचरणात आणण्यास कठीण असले तरी “बनता बनता बनेल” हे श्रीसाईबाबांचे बोल लक्षात घेण्यासारखे आहे. प्रारब्धानुसार लाभलेले ‘गृहस्थाश्रम’ पाळणे हे जरी मानवी कर्तव्य असले तरी ते सर्व करून परमार्थ साधण्यासाठीच ईश्वराने आपणास ही मानव-योनी सुदैवाने दिलेली आहे, व नेमके तेच परमकर्तव्य आपण विसरतो यास आपले दुर्दैवच महणावे लागेल.

साधना इतक्या तन्मयतेने करावी की साध्य स्वतः होवून आपणास भेटले पाहिजे तीच खरी साधना. तीच खरी भक्ती. श्री पुंडलीक महाराजांनी चंद्रभागेच्या तीरी आपल्या आईवडिलांची सेवा इतक्या तन्मयतेने केली की पंढरीनाथासही त्यांना भेटावयास यावेच लागले. पुंडलीक महाराज स्वतःच्या आईवडीलांतच ईश्वरदर्शन करायचे. आपल्या आईवडिलांनाच त्यांनी ईश्वरस्वरूप मानले. त्यांच्याच सेवेत त्यांनी आयुष्य खर्चिले. मनापासून ते त्यांच्या शारीरीक सेवेत मग्न होते. त्यांचे तन, मन, वचन एक झालेले होते. आईवडिलांचे पाय चेपताना ते घामाघूम झाले होते. ते स्वतःस विसरले होते. आपल्या ईश्वरांची सेवा करताना ते या जगासही विसरले होते. मनापासून एकाग्र चित्ताने नामस्मरणांसहीत त्यांचे पाय चेपणे सुरु होते. व्यवहार करतानादेखील त्यांचे लक्ष परमार्थिकडे वेथले होते. महणूनच पांडुरंग आलेत.

साधनातन्मय साधकांस साध्य स्वतः येऊन जागे करतो.

पुंडलीक महाराजांचे तर सेवा करताना देहभान हरपले होते. त्यांना मागचे पुढचे काय दिसणार. श्री पंढरीनाथांनीच त्यांना हाक मारून जागे केले. अर्धचेतनावस्थेतच पुंडलीक महाराजांनी तिकडे विट फेकली व महणाले :— “यांवा ! या विटेवरच उमे राहा. माझ्या आईवडिलांच्या सेवेत विघ्न नको. यांची सेवा संपेतो जग या विटेवरच उमे राहा. सेवा संपली की लगेच येतो.” अर्थात त्यांची सेवा शेवटपर्यंत संपलीच नाही व श्री विष्णु आजमुद्दा त्याच विटेवर पंढरपुरात कटीवर हात ठेऊन पुंडलिकाची वाट पाहातच उमे आहेत. पुंडलीक महाराजांच्या या सेवेस आपण पुष्टीमत्ती महणतो.

आज काळचे लोक तर दुष्ट भक्तीतच गाढवासारखे तन्मयतेने लोळतात. घरी आईवडीलाग मारतात व चायकोस घेऊन शिरीस येतात. काय जमाना आला आहे !

परंतु भविष्यात त्याला त्याची वायकोच श्रीसाई प्रेरणेनुसार चांगली गाढवासारखी लायाडते. असाही प्रसंग या लेखकाने पाहिलेला आलेला आहे असो.

सुमारे नऊ वर्षांपूर्वी मीसुद्धा प्रथमतःच शिर्डीस गेलो होतो. अहो जाणार कसा नाही? श्रीराज्या उजब्या भागास अर्धांगवायुने (लकवा) पछाडले होते. वैद्यकीय उपचाराद्वारे मी अंशतःच सुधारलो होतो. तदनंतर त्यांनीसुद्धा हात टेकले व माझा रोग नाईलाज घोषित करण्यात आला. आमची आर्थिक परिस्थिती त्यावेळी फारच नाजुक होती. हातात काठीच्या आधारे लंगडत लंगडत चालणारा मी पूर्णतः नास्तिक प्राणी. तरीपण चुलत्यांनी केलेल्या नवसाप्रभाणे मला शिर्डीस जाणे भाग होते. उजबा हात निष्काम असताना मी तिन्हाईत व्यक्तीद्वारे पेपर्स लोडविले होते. उत्तरांचा उच्चार अडखळतच तोडाद्वारे केला होता, व अशा रितीने फायनल एम. बी; बी. एस ची परिक्षा मी उत्तीर्ण केली. श्रीसाईसमर्थांच्याच कृपेने मी डॉक्टर शालो. मी परीक्षेत यशस्वी कसा काय शालो याचे अद्यापही मला आश्चर्य वाटते. आता चुलत्यांनी केलेला नवस फेडणे मला भाग होते. त्यापूर्वी कोणत्याही इंश्वरावर माझी आस्था नव्हती. परंतु शेवटी श्रीबाबांच्या खालील शद्वांची सत्यता मजद्वारे अनुभवली गेली :—

“ माझे माणूस कितीही दूर।  
असेना साता समुद्रापार।  
चिडीसारखा मी बांधुनिया दोर।  
ओढूनि शिर्डीस आणितो ॥”

—( अध्याय ५१ श्रीसाईसचरित ) —

व श्रीसाईचरणीच दृढनिष्ठा जडली.

त्याकाळी शिर्डीग्रामाची उन्नति इतक्या उत्कर्षसि पोहचलेली नव्हती. भोजन-गृहाच्या परिसरात आंघोळघरास जाणाऱ्या वाटेवरच उपहारणह व फुलहारांची दुकाने होती. वर्तमानकाळी दृष्टीस पडणारी कडेकोट सुव्यवस्था त्याकाळी मुळीच नव्हती. गुरुपादुका स्थानातील श्रींची मृत्ती, फवारा, द्वारकामाईचा जीणोदार, समाधी मंदिरासमोरील पिण्याच्या पाण्याच्या तोट्या, इस्पिताळमागील कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची इमारत, भक्तांना उतरण्यासाठी शांतिनिवास व लेंडीचागेजवळील इमारत व किरकोळ अनेक सुखसोयी या सर्व संस्थानच्या वर्तमान अधिकाऱ्यातफै हलीच अस्तित्वात आल्या आहेत. अद्यापही संबंधात अधिकारी याविषयी कार्यरत असून

“ ही तर नुकतीच सुनवात आहे ”

असे ते म्हणतात. परंतु खतः श्रीसाईसमर्थोनी हळी घडलेली भरभराट व भविष्यात होणारा उत्कर्ष अंदाजे सत्तर वर्षांपूर्वी वर्णिलेला होता. आपली श्रीसाईमाझी त्रिकालजी होती.

बाचकांनो ! सर्व काही बदलले व बदलणार तरीपण शिर्डीकिंत्राच्या परिसरात सामावलेली शांतता व अदृश्य आकर्षण शक्ती, मनास भुलावणारी व लुभावणारी शक्ती जशीच्या तशीच आहे व राहणार. तेथील बातावरणात एक विशिष्ट प्रकारचे चुंबकत्व सामावलेले असून ते भक्तांचे हृदय सतत अदृश्य शक्ती-द्वारे भारावून टाकण्यास पूर्णतः समर्थ आहे. मग तो आस्तिक असो वा नास्तिक वा कोणत्याही धर्मसंप्रदायाचा विद्वान असो वा अनाडी. हा अनुभव प्रत्येकांनाच जाणवतो. परंतु शद्वाद्वारे तो वर्णिला जाऊ शकत नाही. प्रत्येकांना मानसिक शांतता निश्चिरपणे लाभते. हृदयाचे स्पंदन विशिष्ट प्रकारे होऊन मनाची चंचलता तेथील बास्तव्यकाळात पार नाहीशी होते—

इतकेच काय ते आपण याविषयी म्हणू शकतो.

“ ज्ञालो जरी गतप्राण ।

वाक्य माझे माना प्रमाण ।

माझी हाढे तुर्वंतीमधून ।

देतील आश्वासन तुम्हांस ।

मी काय पण माझी तुर्वंत ।

राहील तुम्हासवे बोलत ।

जो तीस अनन्य शरणागत ।

राहील ढोलत तयासवें॥

ढोलयाआढ होईन ही चिंता ।

करू नका काहीही मजकरीता ।

माझी हाढे ऐकाल बोलता ।

हितोपदेश करितां तुम्हासी ॥”

--(श्री साईसचित)

या श्रीसाईच्या शांतीची प्रचिती शिर्डीस येणाऱ्या प्रत्येक भक्तास येते.

सर्वे शेवटी ‘एकः साईराणं पद्यम्’—हाच एक विचार माझ्या मगी सारखा घोळत असतो. याचा अर्थ असा की:— “ आपण सर्वांस

एकमात्र श्री साईंसच  
गुरण जाणे  
हितकारी आहे ”

माझा लकवा सुधरविष्यास व मी आज जिवंत असून या ओळी आपल्या समोर सादर करण्यास श्री साईंबाबाच कारणीभूत आहेत. शिवाय क्षणोक्षणी त्यांचे अनुभव आणणा सर्वोस घडतच असतात. परंतु असे किती तरी असंख्य अनुभवांचा साठा भाविक भक्त भगिनीकडे असण्याची शक्यता आहे की-ते फक्त अनुभविले जातात.

परंतु शब्दांद्वारे जोड वर्णन करू शकत नाही.

जिथे शद्व अपुरे पढतात व जे शद्व सामर्थ्याच्या आटोक्याबाहेर आहे—तिथेच लेखणी ठेवलेली वरी.



प्रदर्शन !

प्रदर्शन !

प्रदर्शन !!

### भगवान श्रीसाईंबाबांच्या छायाचित्रांचे व सर्व भाषेतील प्रकाशित श्रीसाईं साहित्याचे अपूर्व प्रदर्शन

श्रीसाईंबाबांच्या साठाव्या महानिर्वाण पुण्यतिथी निमित्ताने शिरडी येथे येत्या नोव्हेंबर महिन्यात दिनांक १४ ते २१ तारखेपर्यंत एक भव्य प्रदर्शन भरविष्यात येत आहे. या प्रदर्शनात श्रीसाईंबाबांची आतापर्यंत उपलब्ध असलेली सर्वप्रकारची लहान मोठी व रंगीत छायाचित्रे तसेच आतापर्यंत प्रकाशित झालेली लहान मोठी सर्व भाषेतील श्रीसाईंबाबांच्या वरील पुस्तके, ग्रंथ आणि विविध भाषेतील नियतकालिके यांचा ग्रामस्थ्याने समावेश असेल. हे प्रदर्शन आठवडाभर केवळ भक्तांसाठी खुले ठेवण्यात येईल. पुढे हेच प्रदर्शन सवडीने दादर येथे भरविष्यात येईल.

या भव्य व अपूर्व प्रदर्शनात ज्या साईं भक्त लेखकांना आपल्या साहित्य कृती ठेवायच्या असतील त्यांनी आपापल्या साहित्याच्या दोन प्रती संपादक श्रीसाईंलीला, साईं निकेतन, ८०४ बी. डॉ. आंबेडकर मार्ग, दादर, मुंबई, ४०००१४ या पत्त्यावर ५ नोव्हेंबर १९७७ पर्यंत रखाना कराव्यात. या प्रदर्शनात विक्री मात्र करण्यात येणार नाही.

—कार्यकारी संपादक श्रीसाईंलीला.

## श्रीवावांची आगळी पोथी

### — श्रीसाई सत्चरित् —

• सौ. शांता अंवाजीराव सरोदे,  
उळऱ्याल विल्हिंडग, न. चि. केळकर मार्ग,  
दादर, २८

माझी कथा मीच करावी । भक्तेच्छा मीच पुरवावी ।  
तयाने अहंवृती जिरवावी । निरवावी ती ममपदी ।

श्रीसद्गुरु साईबाबा यांनी आपले जीवनचरित्र, लीला गाथा भक्त श्रेष्ठ कै. गोविंद रघुनाथ दाभोळकर ऊर्फे हेमाडपंत यांच्या मनात प्रेरणा देऊन असंख्य भक्तांच्या उदारासाठी लिहून घेतली.

करितां माझे माझिया कथांचे अवण । तयांचे किंतन आणि चिंतन ।  
होईल मदभक्तीचे जनन । अविद्या निरासन रोकडे ।

श्रीवावांच्या आजेप्रमाणे लाखो साईभक्त या ग्रंथाचे नित्य वाचन करतात. श्रीवावांची लीला वाचताना श्रीवावांच्या हयातीत असलेल्या भक्तगणात आपणही मिसळून जातात; व त्यांच्या विविध लीलेच्या रंग-तरंगात एकरूप होतात. अशा रितीने श्रीवावांचे चालते बोलते सगुण रूप उपभोगण्याकरिता भक्तांसाठी श्रीवावांनी हा ग्रंथरूपी अनमोल ठेवा ठेवला आहे.

ग्रंथ वाचनाला वेळेचे वंधन न घालता श्रीवावांनी असे महटले आहे-

दिवसाच्या कोणत्याही प्रहरी । वाचील हे चरित्र जरी ।  
निज गुरुराजसह श्रीहरी । भेटेल निर्धारी भाविका ।

तसेच ख्री, पुरुष, उच्च, नीच हा भेद न ठेवता सर्व भक्तांना ह्या ग्रंथाचे शानामृत घेण्याकरिता असे सांगितले आहे.

संतकथा श्रवण, मनन । परिशीलन वा निदिध्यासन ।  
दिव, शुद्र वा ख्रीजन । येणे पावन होतात ।

श्रीसाई चरित्रातील ओव्या सरल, सोप्या पद्यरूपाने असल्यामुळे त्या पटकने मुख्यात वसतात. तसेच श्रीसाईसत्चरिताच्या नित्य वाचनाने आपण श्रीवावांचा संग

जन्मभर चालू ठेवला तर आपले जीवन निश्चित सुधारून मनाला श्रीबाबांच्या उपदेशाचे अमृत मिळते. वेळ प्रसंगी थेंई शांती येते.

ग्रेथ करावा आधी श्रवण । त्याचेच मग करावे मनन ।

होता पारायणावर्तन । निदिध्यासन होतसे

त्यामुळे आपण दुसऱ्यांच्याही जीवनात श्रीबाबांच्या शिकवणुकीची चांगली मदत करू शकतो.

असा हा प्रसादजन्य ग्रंथाचा गोड मधुर मेवा सदा सेवन करून श्रीबाबांच्या मानवतेचा धर्म आचरणात आणून आपण श्रीसाईरामाला प्रसन्न करून वेऊ या.

आम्हा सर्वे साईभक्तांना श्रीसाई सत्चरिताचे आकंठपान नित्य सेवनाची संधि मिळून गुरुकृपेचा आनंद लाभू दे, अशी मी श्रीसाईनायांच्या चरणी श्रीबाबांच्या साठाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रार्थना करून ही शब्दपुण्यांजली श्रीसाई-माऊलीच्या चरणी अर्पण करते.

.....

## श्रीसाईलीला

सर्वांगसुंदर भव्य दिवाळी अंक १९७७

श्रीसाई भक्तांना आलेल्या बाबांच्या विषयीच्या विविध अनुभवांनी भरगच्च असा अंक ऐन दिवाळीत थाटात प्रसिद्ध होणार.

श्रीसाईभक्तांनी आपापले अनुभव कागदाच्या एकाच बाजूवर सुवाच्य लिहून ते ७ अॅक्टोवर ७७ पर्यंत संपादक श्रीसाईलीला, साईनिकेतन, ८०४ बी डॉ. अंबेडकर मार्ग, दादर, मुंबई ४०००१४ या पत्त्यावर पाठ्यावेत. वरील तारखेनंतर आलेल्या कोणत्याही मजकुराचा स्वीकार करता येणार नाही.

मुख्यपृष्ठावर वावाचे उत्कृष्ट चित्र

किंमत सव्वा रुपया

## “अवघी तुमदुमली शिरडी”

• सौ. उषा प्रभाकर मुळे,  
शिरडी

“शिरडीला भक्तांची मुंगीसारखी रांग लागेल” आणि हे श्रीसाईबाबांचे बोल दिनांक १४-१५ ऑगस्टला सत्य झाले. भक्तांचा प्रचंड समुदाय त्या छोट्या शिरडी क्षेत्रात मावेनासा झाला. ‘अजब किमया’ बाबांच्या समोरच्या दोन्ही पेठ्या भरून गेल्या. बाबांनी जणू काही लोकांवर (व्यवसायिक) पैशाचा पाऊस पढला व स्वतःवरही पैशाचा पाऊस पाढून घेतला.

मंदिराबाहेरचे पटांगण द्वारकामाई, गुरुस्थान भक्तांनी नुसते फुलून गेले. कुटून आले हे सर्व भक्त, का आले? त्यांच्या मनात श्रीसाईनी कोणती प्रेरणा निर्माण केली? काही काहीही समजेना, रस्ते नुसते भरून गेले होते. चालणेही अशक्य झाले होते. रस्त्याच्या कडेला प्रवाशांची वाहने रांगेने उभी होती. संख्या मोजणे शक्य नव्हते. भक्तांना उत्तरण्याकरिता कोठेही जागा शिळ्हक नव्हती.

सर्व कर्मचारी व्यवस्था ठेवण्यास तयार होते, परंतु सर्वच अपुरे पहू लगले. जो तो म्हणत होता कधीही इतकी गर्दी झाली नाही. श्रीसाईबाबांची ही भक्तांच्या मनातील आंतरिक इच्छा काय होती? हे गूढ समजणे शक्य नाही. १४ ऑगस्टला तर शिरडी नुसती भक्तांच्या गर्दीने हालत होती, बोलत होती. पहा ते बाबांचे बोल काय म्हणतात, सामुदायिक अभिषेक सुरु झाले. आरतीच्या वेळी वाढत्या गर्दीला तर आवरणे अशक्य झाले.

आपल्या छोट्या मुला—बाळांना घेऊन भक्त जागा दिसेल तेथे राहात होते. दर्शन होत होते. ती श्रीसाईची मूर्ती आनंदाने हसत शांतपणाने भक्तांना आशीर्वाद देत घेती. “बाबा तुमचे अजब सामर्थ्य आहे की, त्यापुढे नत मस्तक व्हावे.”

“दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती.”

## श्रीराम

( महणजे प्रत्यक्ष आत्म्याचे प्रतीक )

—श्रीअवधूत स्वामी महाराज लिमये

‘ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।  
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ’

( भगवद्गीता )

\* भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा धर्माचा न्हास होऊन अधर्म बळावतो तेव्हा तेव्हा मी मनुष्यदेहात आत्म्याच्या रूपाने प्रगट होतो.

या पवित्र अशा भरतभूमीचे आध्यात्मिक वैशिष्ट्य असे आहे की, श्रीराम, श्रीकृष्ण यांसारखे मानव देहधारी अनेक अवतार जन्माला येतात. धर्माचे व भक्तांचे रक्षण करून अधर्माचा व दुर्जनांचा नाश करणे हे या अवतारांचे कार्य असते. विचार केला तर असे आढळून येईल की, हा धर्म व अधर्म जगात प्रकृतीच्या तीन गुणानी म्हणजे सत्त्व, रज व तम यानी त्या त्या वेळच्या माणसातच प्रगट होत असतो. हे जे अवतार असतात हे सर्व प्राण्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या आत्म्याचेच प्रतीक असतात. तरीमुद्दा निरनिराळे जीव आपापल्या कल्पनेप्रमाणे त्याना निरनिराळथा मूर्तींच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भजत असतात. ते खरोखर आत्म्याची म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराची—ब्रह्माचीच—भक्ती करीत असतात. पण अशानाने त्याना समजत नाही एवढेच. म्हणून भगवान श्रीकृष्णानी स्पष्टपणे सांगितले आहे. —

‘ ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । ’

या लोकात सर्व जीवामध्ये माझा आत्मरूप अंशाच अवरिथत आहे. जे अत्यंत पुण्यवान जीव योग्य अशा भक्तिमार्गाने जातात त्यांना याचे ज्ञान (अनुभव) होऊ शकते. दुसरे कोणी त्या आत्म्याची जगात परमेश्वर म्हणून बाहेर कुठेतरी भक्ति करीत असतात. इतर काहीना परमेश्वराबद्दल अजिबात आस्तिक्य बुद्धि नसते. परमेश्वर म्हणून काही आहे असे ते मानीतच नाहीत. तरीपण आश्रयाची गोष्ट अशी की अशाद्दी लोकांमध्ये आत्म्याच्या रूपाने परमेश्वर कायमचा अस्तित्वात असतोच.

एका श्रीराम अवताराचाच विचार केला तर हा श्रीराम आत्म्याच्या रूपाने मनुष्यदेहामध्ये कसा वास करून असतो व त्याचे अनुभवी ज्ञान जीवाला कसे होऊ शकते हे योग्य प्रयत्न केला असता समजू शकेल.

श्रीराम हा अयोध्या नगरीचा पुण्यवान राजा दशरथ व राणी कौसल्या यांच्या पोटी जन्माला आला. दशरथ म्हणजे दहा घोड्यानी ओढला जाणारा रथ म्हणजेच दहा इंद्रियानी ओढला जाणारा सूक्ष्म देह म्हणजे मन होय. कौसल्या म्हणजे योगः कर्सु कौशलम्।' सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करण्याचे कौशल्य आणि अयोध्या म्हणजे बाहेरचे जड शरीर की ज्या ठिकाणी धर्म आणि अधर्माचे युद्ध नाही. या अयोध्या नगरीमध्ये आत्म्याच्या रूपाने श्रीराम जन्माला आला. म्हणजे त्याचा अवतार झाला. पण जन्मानंतर आपण आत्मस्वरूप व प्रत्यक्ष ब्रह्माचा पूर्णोश आहोत याचा त्याला विसर पडला. त्यामुळे वसिष्ठ ब्रह्मर्षीनी त्याला असे ज्ञान दिले की तू साक्षात् ब्रह्माचा अवतार आहेस व मनुष्यदेहात जन्म घेऊनसुद्धा तू सचिच्दानन्द स्वरूप आहेस. धर्माचे व भक्तांचे रक्षण करून अधर्माचा व दुर्जनांचा नाश करण्यासाठी तुझा अवतार आहे. याप्रमाणेच जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य की जो आपले स्वतःचे स्वरूप विसरला आहे व आपण कशासाठी जन्माला आलो आहोत हे ज्याला समजले नाही अशा प्रत्येक मनुष्याने हे गुण ज्ञान सद्गुरुला शरण जाऊन करून घ्यावे.

जेव्हा अयोध्येमध्ये प्रभूरामाला यौवराज्याभिषेक करण्याचे दशरथ राजाने ठरविले तेव्हा श्रीरामाची सावत्र माता कैकयी हिने मत्सराने त्याला १४ वर्षे बनवासाला पाठविले. श्रीराम आनंदाने बनवासाला गेला; व त्याच्यावरोवर त्याची पत्नी सीता व बंधु लक्ष्मण (लक्ष-मन) ही दोघे गेली. श्रीरामाला गुरु विशिष्टानी योग्य ज्ञान दिले असल्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले होते; व त्यामुळे जीवनात झालेल्या या अचानक बदलाचा व वलेशांचा त्याला काही त्रास झाला नाही. त्याच्याप्रमाणे सद्गुरुला शरण गेलेल्या साधकाचा त्याची कुदुंबिय व इतर मित्रमंडळी त्याचा मत्सर करून त्याला शारीरिक व मानसिक यातना देतात पण त्यांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.

वर सांगितल्याप्रमाणे श्रीराम हा आत्म्याचा प्रत्यक्ष प्रतीक होता. सीता ही शरीराची प्रतीक होती व लक्ष्मण हा मनाचा प्रतीक होता. तरीपण त्या मनाचे-लक्ष श्रीरामावर म्हणजे आत्म्यावर होते. जेव्हा ती तिघे बनवासाला गेली तेव्हा श्रीराम हा पुढे, सीता दोघामध्ये व लक्ष्मण हा सर्वोत मागे असे. या लक्ष-मनाला बारंवार श्रीरामाचा म्हणजे आत्म्याचा ध्यास लागून त्याचे ध्यान करावेसे वाढे, परंतु सीता म्हणजे जड शरीर हे मध्ये आत्म्यामुळे त्याला ते घडत नसे व त्यामुळे फार दुःख

होत असे. त्याप्रमाणेच भक्तीच्या मोक्षमार्गाला लागलेल्या साधकाला त्याच्या मनाच्या व परमेश्वराच्या मध्ये त्याचे जड शरीर येते गृणजे जड शरीराच्या मुखाची लालसा उत्पन्न होते आणि त्यामुळे त्याचा मोक्षभक्तीचा मार्ग अतिशय कठीण होतो.

श्रीरामाने बनवासामध्ये गेल्यावर त्रृप्तीचे आशीषद घेऊन पुष्कळ राश्वसांचा वध केला; त्याप्रमाणे साधकालाही आपल्या सद्गुरुचा सहवास करून काम, कोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे मनातील सहा शत्रू नाश करणे अत्यंत जरूर आहे. त्यानंतर दशमुखी रावणाने सीता पळवून नेली व आपल्या राजामध्ये महणजे लंकेतील 'अशोक'वनामध्ये तिला ठेवली. साधकालाही दहा इंद्रियांच्या ठिकाणी असलेला अहंकार त्याला विषयांकडे ओढून नेतो तरीपण त्याला त्याचा शोक न होता तो 'अ-शोक' राहतो.

श्रीरामाला नंतर हनुमन ( वाहेर भटकणारे मन ) भेटला व तो त्याचा एक-निष्ठ भक्त बनला. या हनुमनाने पराक्रमाची पुष्कळ कृत्ये करून श्रीरामावर आत्म्याप्रमाणे श्रद्धा ठेवून भक्ति केली व वाहेर कुठेही भटकत असताना त्याचेच सदैव स्मरण ठेविले. श्रीरामाने शेवटी लक्षणाचे व हनुमनाचे सहाय्य घेऊन लंकेवर स्वारी करून रावणाचा वध केला व सीतेला सोडवून आणले. त्याप्रमाणे साधकही आपल्य भटकणाच्या व अंतर्मुख असलेल्या मनाच्या सहाय्याने दशमुखी अहंकाराचा वध करतो व देहाची मुक्ति प्राप्त करून घेतो.

नंतर श्रीराम, सीता व लक्ष्मण यासह अयोध्येला परत आला व अयोध्येचा राजाधिराज बनला. त्याचप्रमाणे साधकाच्या जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्यरूप होऊन तो ब्रह्मस्वरूप होतो व पुनः या संसारामध्ये परत येत नाही.

असा हा ब्रह्माचा साक्षात् अवतार श्रीराम आपल्या सर्वोवर कृपा करून आपल्याला ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देवो अशी त्याला प्रार्थना करूया.

॥ हरि ७० तत् सत् ॥

### 'मुलांचे साईबाबा'

या मराठी गोष्टीरूप पुस्तकाचा हिंदी अनुवाद

### 'बच्च्योंके साईबाबा'

मूळ मराठी लेखक : कौ. ग्रा. द. दि. परचुरे

हिंदी अनुवाद : सदानन्द चंद्रवणकर का. संपादक श्रीसाईलीला

# श्रीसाईमाहात्म्य

## \* अध्याय वाविसावा \*

श्रीसाईलीलेचे लेखक श्री. र. श्री. पुजारी, पुणे यांनी श्रीबाबांची ओवीबद्ध पोथी रचलेली आहे. ती पोथीरूपाने प्रकाशित व्हायची आहे. श्रीसाईमाहात्म्य या त्यांच्या आगामी पोथीतील श्रीबाबांच्या महानिर्वाण प्रसंगाशी संबंधित पण साक्षात् शिकवण असलेला अध्याय श्रीबाबांच्या पुण्यतिथी निमित्याने मुदाम देत आहोत.

॥ श्री गणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीपाद श्रीबहुभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्गुरुभ्यो नमः ॥ श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथाय नमः ॥

३० नमो श्रीसाईनाथा । कृपावंता मायताता । काय वर्णू तुझी सत्ता । पान न हालै तुजबीण ॥ १ ॥ जरी सोडिसी आपुला देह । भक्त हृदयां करिसी गेह । भक्तां मनीचे बोल— आशय । ऐका पुनरपि शिरडीतले ॥ २ ॥ दुःखे आमुचीं स्वयं भोगणे । मार्गदर्शनीं दक्ष रहाणे । उपमा तरी कोणती देणे । अशा मूर्तीस बत्सल ॥ ३ ॥ नका फुकट श्रम वेऊं । नका कोणां हडहड करूं । परनिंदा नका करूं । विष्टाभक्षक हुकरापरी ॥ ४ ॥ नको ज्योषितां नार्दीं भरणे । परमार्थादी हीन लेखणे । पैशासाठीं नाच—गाणे । करणे देवापुढर्तीं हो ॥ ५ ॥ अरे, बडील तेच गुरु । फार चतुराई नको करूं । लिया सर्व— नको विसरूं । मायभगिनी समान ॥ ६ ॥ गुरुवचनावर ठेव श्रद्धा । पाप आचरतां घर लजा । गुवङ्गीची नको निंदा । विमुख न हो अतिथीसी ॥ ७ ॥ दिलै वचन विसरणे । साधुसंतांसी छेडणे । पोटापार्यां चिंता करणे । नको करंटेपण असे ॥ ८ ॥ देव देई त्यात आनंद । त्याचें स्मरण हाच छेंद । सर्वां द्यावें प्रेम अखंड । देवघेव ती प्रेमाची ॥ ९ ॥ ऐसी शिकवण येतां-जातां । उठतां-वसतां सहज चालतां ऐसे आम्हां कोण आतां । उरले सांभाळ करणारे ॥ १० ॥ पित्यापरी वाज-घेणे । सेवा-नृटी पुरी करणे । निर्बाह-चिंता निवारणे । कोण करील हैं आतां ॥ ११ ॥ कोणां दर्शन देवतारूपे । कोणां दर्शन स्व-गुरुरूपे । कोणां मंत्र स्व-मुखे । देऊन करणे कृतार्थे ॥ १२ ॥ कोणां कसली, कोणां कसली । शिकवण देणे पडतां भुलीं । हृदयं तुटतां चुलविलीं । प्रेमे चांधली हरिचरणी ॥ १३ ॥ अरे, काढू लागा जोर । दृध-मुराक इयं तयार । सत्कार्यां हमी भी देणार । शंका-कुरांका कां उगा ॥ १४ ॥ तं अनन्य हो मजसी । मग पाहीं प्रचितीसी । दिष्ठा वृत्ती कार्यासी । हानि-

कारक घे ध्यानी ॥ १५ ॥ असा तुम्ही कोणीहि । पसा पसरा तळमळोनी । मी काय नाही म्हणी । पाहा तुम्ही अनुभवें ॥ १६ ॥ फार काय, वसा घरी । तेश्वनी मजसी हांकारी । मी काय आळस करी । पाहा घेऊनी अनुभव ॥ १७ ॥ ऐसे बोलणे दिल-खुलास । जो जो चरणी वसे त्यांस । नाना भक्त स्वकार्यास । लाविर्णे देऊनि दिलासा ॥ १८ ॥ अरे वेड्या, सुखदुःख । मातावं तेसे मुख । उगा कशासी कौतुक । जें खोटे मुळांतच ॥ १९ ॥ ज्ञानमार्ग ते रामफल । हातीं आले, ध्या खुशाल । हातीं न येतां मात्र चिखल । भक्त छोडी, न शाश्वती ॥ २० ॥ भक्ती मात्र भोळी-भाळी । पिकतां झाली सिताफळी । पिकत घाला धान्यातळी । यथाकाळ फळ हातीं ॥ २१ ॥ असो पाढा एक पथ । मन दुखविणे महापाप । अरे, येतो मला ताप । कैसे समजावू आणखी ॥ २२ ॥ तुम्ही दानी, सर्व उदार । एकबट द्या मजखातर । शतपट देणे ऐसी कदर । राखणेच रे मज प्राप ॥ २३ ॥ मी-माझे पार हकावे । तू तुझे हेच धरावे । सर्व अभिमान, ताठा तुरे । व्यवहार ऐसा करावा ॥ २४ ॥ देवादिकां अर्पण आधी । उरे त्यांतले धरा हुदीं । म्हणा, प्रसाद मजलागीं । देव देई प्रेमाने ॥ २५ ॥ नको लोभ हांव दुष्ट । पेरा जीवनीं दुःख कष्ट । यथाकाल जें जें प्राप । प्रसादरूप, ध्यावे ॥ २६ ॥ येंशा किती आठवणी । आंत—बाहेरीं भक्तगणीं । अश्रुधारा वाहाती नयनी । शंभुमहादेव विसावला ॥ २७ ॥ काका दीक्षित दुःखे व्याप्त । विरह-प्रसंग घोर प्राप श्रीगुरु एक खरे आस । मौनग्रस्त जाहले ॥ २८ ॥ कैसे खेचले आपुल्या जबळीते

## साईभक्तांचे सुंवर्द्ध संमेलन

साईभक्त मंडळ, सुंवर्द्ध या संस्थेतर्फे सर्व साईभक्तांचे एक अपूर्व स्नेहसंमेलन रविवार दि. ९ ऑक्टोबर ७७ रोजी किंगजॉर्ज हायस्कूल वी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी दादर येथे योजिष्यात आले आहे. संमेलनाची सुरक्षात सकाळी ६ वा. होऊन रात्री १०-३० वा. शेजारतीने समाप्ती होईल.

सुंवापुरीतील सर्व साईभक्तांनी हे संमेलन मोळ्या गणसंघयेने उपस्थित राहून यशस्वी करावे, ही मंडळातर्फे विनंती. सर्व साईभक्तांनी हेच आमंत्रण समजून हजर राहावे ही प्रार्थना.

साईभक्त मंडळ  
मुंवर्द्ध.

कैशा तोडिल्या वेळ्या-व्याळी । कैसे पांगले मनःपटली । चिंतामेघ जमलेके ॥ २९ ॥  
 कैसा छाटला अहंकार । सुरी देऊनी धारदार . बकरी केवळ निमित्त तर । सत्य-  
 परीक्षा ख्रियाळी ॥ ३० ॥ कैसे बसविले आपुल्या निकटी । वाढा-रूपं भक्तांसार्टी ।  
 कैसे आश्वासन भरतां पोटी । भीति मरण-क्लेशांची ॥ ३१ ॥ म्हणती, अरे सोढ  
 भीति । त्या मरणाची काय छाती । नेहैन तुला पाहा वरती । विमानातुनी फुलापरी  
 ॥ ३२ ॥ दादांचीहि तीच परीक्षा । सर्वधर्मी मी, हीच दीक्षा । अन्यां वाकुङ्घां  
 देणे शिक्षा । तुरुंग कोठडी, चावडी ॥ ३३ ॥ बापु शोकाकुल अति । म्हणती, स्नेही  
 दीक्षितांप्रती । मंदिर उभे, परि मूर्ति । काका, चालली दूर हो ॥ ३४ ॥ जोग स्मरती  
 कृपाप्रसंग । म्हणती, देवा मी निःसंग । कृपे घडला संतसंग । तरी न शांति मनासी  
 ॥ ३५ ॥ बाबा म्हणती, अरे, शांति । सुखासुखी का प्रसन्न ती । दुष्कर्माची चिता  
 चितीं । पेटे तेव्हांच ती वश ॥ ३६ ॥ सटका, घमरेल, धुनीमाई । कोळंबा, जाते,  
 समई । रादिले सर्व जातां साई । तेथल्या तेथेच अबोल ॥ ३७ ॥ सभामंडपीं जुनी  
 चूल । तीहि आतां मूक— अबोल । तिच्या दर्शने भूतकाळ । कालवाकालव हो  
 पोटी ॥ ३८ ॥ सूप-बुड्ड्या-पोटी हाती । उठल्या उठल्याच पेठेंत जाती ।  
 गहूं-जोधळे-डाळ आणिती । वैसे रोख मोजुनिया ॥ ३९ ॥ धान्य निवडणे, दलणे  
 स्वतः । मिरच्या, कोथिंविरहि हातां । वाटली डाळ करण्यांकरिता । भिजत टाकणे  
 डाळहि ॥ ४० ॥ मीठ-मीरची, जिरे-मिरे प्रत्येक पदार्थी लोबरें । ताजा मसाला सहज  
 उतरे । वाटला तोंच पाठ्यावर ॥ ४१ ॥ रोडगें, पानगें, मुटकुळीं । शिजल्या वरणांत

## श्रीसाईलीला

लेखक-कवी स्नेहसंमेलन चौथे-१९७८

येत्या जानेवारीत शिरडीत थायत साजरे होणार

विशेष माहिती दिवाळी अंक १९७७

मध्ये वाचा

सोडिली । शिजतां हंडी खतखतली । मुगवळा सोडतां हळूंच ॥ ४२ ॥ मग तिविली  
छान कणिक । वेटोळे केले सब्बा हात । मोठे मोठे पोळे लाटत । बसली माय श्रीसाई  
॥ ४३ ॥ ऐशी हंडी शिजल्यावर । पोचे मशिदींत तयार । करी ब्राह्मण मंत्रोच्चार ।  
प्रोक्षण मुल्ला वा करी ॥ ४४ ॥ मग मांडणे पत्रावळी । स्वतः वाढणे पंगत सगळी ।  
आग्रह करणे, खेळीमेळी । म्हणणे व्या व्या, प्रसाद हा ॥ ४५ ॥ ती मूर्ति कोठे आतां ।  
धन्य भक्त ते, प्रसाद घेतां । एक चूक उरली पाहतां । आठवण देई पूर्वीची ॥ ४६ ॥  
कोठे आता स्वावलंबन । बांधण, लिंपण, सारवण । मांडी पालथी, शिवण-टिपण ।  
कफनी आपुली फाटतां ॥ ४७ ॥ अहो, हे म्हणू वाबा कसळे । आम्हा सर्वांसी माय  
शाळे । मुलालेकरा पांघुरविले । चौघडी उवदार आपुली ॥ ४८ ॥ मशिदी माजी सर्व  
प्रपंच । जातें, पोतें, सूप इवेच । लहर लागली, चढें लगेच । हंडी स्वादिष्ट पक्वान्न  
॥ ४९ ॥ तिन्हीसांजे सांजवात । धुनीसंगती ऊवहि मस्त । कथा-गोष्ठी  
रंगे चित्त । तृप मंडली मजेत ॥ ५० ॥ तरीहि स्वाध्यायी ना आल्स । कोणा वाढा  
अंगण खास । खंडोबाचे सन्निध्यास । त्यास न चढणे गड उभा ॥ ५१ ॥ माय-प्रेमहि  
कधीं कठोर । शब्दां धार, हस्तें मार । अल्पहि परी जर आजार । मांडी झालीच  
पाळणा ॥ ५२ ॥ म्हणे, वाढा नको रहू । थोडी आपण कळ काढू । देव दयाळू  
मायाळू । सांग त्यासी, बरे करा ॥ ५३ ॥ बरे होता त्यासी सेवा । देणे, लाविणे

वर्षातून पाच खास अंक प्रकाशित करणारे

## मराठीतील एकमेव मासिक श्रीसाईलीला

- १ ) रामनवमी विशेषांक
- २ ) श्री दत्तगुरु विशेषांक
- ३ ) श्री पुण्यतिथी विशेषांक
- ४ ) दिवाळी भक्त स्वानुभव विशेषांक
- ५ ) श्रीसाई काव्यवहार विशेषांक

वार्षिक वर्गणी अवघी सहा रुपये (ट. ह. सह)

बंधुभावा । धुंगे ग्रां, असो अथवा । करणे शुश्रुपा पडेल ती ॥ ५४ ॥ अगा  
आठवणी, किती गोष्टी । स्मरे शिरडी, रडे किती । महणे, प्रेमासी नसे मिती । अक-  
स्मात गेले हो ॥ ५५ ॥ तोच भागोजी शिंदा रडे । हुंदका आवरे, बोले पुढे ।  
महणे, दोष आम्हांकडे । बाबा सांगून गेले हो ॥ ५६ ॥ आज दसरा, गतवर्षी । याच  
वेळी, याच दिवशी । काय प्रकार या मशिदीसी । घडला आठवा, समग्र तो ॥ ५७ ॥  
आले लोक देण्यां सोने । तोच फेंडिली आपुली वसने । महाशोभे संतस मने । धुनी  
माईस अर्पण ॥ ५८ ॥ महणती, आतां झालो नम । पाहा हिंदु का मुसलमान । पाहा  
नीट डोळे फाडून । नंतर नको वाद तो ॥ ५९ ॥ लोकांपोटी उठला गोळा । महणती,  
एकमेकां पळा । मी मात्र झालो पुढां, जवळां । महणालो, नेसा लंगोटी ॥ ६० ॥  
आज दसरा, शिलंगण-दिन । लोक आले सोने लूटून । बसा बाबा, द्या ना दर्शन ।  
ध्या सोने ते, देताती ॥ ६१ ॥ पुन्हां भडकला तो श्रीशंकर । मला मारिती करूनी  
जोर । महणती, माझे धुनी समोर । झाले शिलंगण केव्हांचे ॥ ६२ ॥ खरेंच हो, तें  
सीमोहऱ्यंघन । जीर्ण टाकिले वळे फेडून । पुन्हा जाहले ते चैतन्य । स्य-गुणाविण  
नमसे ॥ ६३ ॥ बाबा महणजे तें चैतन्य । जात-धर्म वा पंथविहीन । पुन्हा चालले घरी  
येथून । जेथुनी आले तेयेचि ॥ ६४ ॥ कशास मजसी हवीत वळे । दंड-कमंडलु—

—: शिरडीनिवासी सचिच्चदानन्द सद्गुरु :—

## — श्रीसाईनाथ —

● गद्य ललितचरित्र ●

( लेखक : र. श्री. पुजारी )

मूल किंमत : रुपये १८-००

सबलतीची किंमत : रुपये १३-५० फक्त

पृष्ठे : ३७५

: ग्राप्तीस्थळ :

१. श्रीसाईवाबा संस्थान शिरडी (अहमदनगर)
२. जयधी प्रकाशन, ९९२ सदाशिव, पुणे-३०.

छाटी-मज ते । मी तर आत्मा नित्यमुक्त, तै । कसे कलावै तुम्हारी ॥ ६५ ॥ राहो  
हे तर गहन ज्ञान । एक सूचना गेले करून । पोथीसाठी उत्सुक मन्मन । करवा  
सत्ताह पोथीचा ॥ ६६ ॥ आजबरीच्या संत-सजनी । देवकयेची पवित्र वाणी । प्रेमें  
अदुनी, धन्य होऊनी । अंतकाळ साधला ॥ ६७ ॥ हेतुः लाभो देवसंगती । तिच्या  
गुणे हो पुण्यप्राप्ति । पुण्यमरण त्या पुनरावृत्ति । नसे, मुक्त तो जाहला ॥ ६८ ॥  
श्रीबाबा तर तो सर्वेश्वर । त्रिगुणात्मक, परि त्याच्या पार । कशास पोथी-परि ध्यव-  
हार । भक्तां रीत लाविणे ॥ ६९ ॥ त्यावेळीं ना आढवे होणे । तक्षयालागीं सुखें  
रेलणे । चित्त लाविणे, हात जोडणे । नको मोडणे जोडिलें ॥ ७० ॥ ऐसे झालें अखंड  
अवण । रामविजय ये अवणी पूर्ण । आता रामचरणी नमन । राम अल्ला-मालिक  
॥ ७१ ॥ असो पाहातां दिन-नक्षत्र । अपूर्व ऐसे तीन मुहूर्त । विजयादशमी, कत्तल-  
रात । बुद्धजयंती बुद्धाची ॥ ७२ ॥ तीन मुहूर्ती ही त्रैमूर्ति । गेली करूनी अक्षय-  
कीर्ति । त्यातहि एकादशी साधती । दाविती गोड शेवट ॥ ७३ ॥ ऐसी चर्चा चाले  
तेथे । चिंब गालहि अश्रुपातै । तोचं काका मूक रडते । म्हणती, तात्याचा कसा आता  
॥ ७४ ॥ रामचंद्र जोडी हात । बाबाचरणां स्पर्श करीत । म्हणे, परतली हुंडी  
आतांच । बाबा गेले त्या समयी ॥ ७५ ॥ आतां नाहीं त्याची चिंता । वरा पूर्ण  
तो झाला आतां । बाबा आमुचे त्याच्याकरितां । काकासाहेच, गेले हो ॥ ७६ ॥  
असो देवा साईनाथा । पुढे चालवा आपुली कथा । संत-सजना, भक्ता आतां ।  
कथा-पारणे हें घडो ॥ ७७ ॥ इति श्रीसाईमाहात्म्ये द्वाविंशोऽध्यायः ॥ श्रीसाई-  
नाथार्पणमस्तु ॥

ओवी-रचना : र. श्री. पुजारी  
रमा-निवास, १९२ सदाशिव पेठ,  
पुणे-३०

## त्वरित फलदायी विष्णुसहस्रनाम

—श्री. वि. अ. कुलकर्णी  
११६२/३६, ई वार्ड, शिवसदन,  
टाकाळा कोल्हापुर.

\* श्रीसाईबाबांच्याजवळ श्रीविष्णुसहस्र नामावलीची पोथी असे अनेक भक्तांना यांनी ही पोथी दिल्याचे उल्लेख आहेत. विष्णु सहस्रनाम महाभारताच्या अनुशासन त्याचा १०९ वा अध्याय आहे. यामध्ये महाराज यांनी विचारल्या मुळे पितामह भिषमाचार्योंनी विष्णुभगवानाचे सहस्र नाम घेतले आहेत. ‘सहस्र’ हा शब्दच अनंतरुपी आहे. कारण भगवंताची दखेल अनंत रुपे आहेत. ‘अनन्तो-अनन्तनामासि ।

श्रीमद् भगवतगीता अ. १०।१७ मध्ये श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला उपदेश करताना म्हटले, “केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया — हे भगवान आपले चिंतन मी कोण-कोठल्या रूपात करू ? या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटले-

नान्तेऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।  
एष तूदशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरी मया ॥

“हे अर्जुना, माझ्या दिव्य विभूतीना अंत नाही म्हणूनच मी माझ्या विभूतींची नामावली तुझ्याकरीता संक्षिप्त अशी एक सहस्र रूपात करीत आहे.”

आज विष्णुसहस्र नामावली सातवी शतांशीची मानली जाते. श्री शंकराचार्योंनी यावर आपले मत मांडले आहे. बाणभद्रांनी कांदवरीमध्ये, सूतिकागृहाच्या वर्णनामध्ये याचा उल्लेख केला आहे. महाभारतामध्ये या नामावलीला ‘विष्णुभगवानाची शब्दमयी मूर्ति’ म्हटले आहे. या खोत्राची गणना महाभारतातील पांच रत्नामध्ये केली आहे. या संग्रहाला ‘पंचरत्नगीता’ संबोधितात.

गीता सहस्रनामैव स्तवराजो ह्यतुस्मृतिः ।  
गजेन्द्रमोक्षणं चैव पञ्चरत्नानि भारते ॥

संस्कृतमधील भगवत-स्तुती साहित्याची परंपरा प्राचीन आहे. जी वैदिक कालापासून आजपर्यंत चालत आली आहे.

‘अभिमीले पुरोहितम्’ (ऋग्वेद १।१) विष्णोनुं कं वीर्याणि प्रवोयम् (ऋग्वेद १।१५।४।१), ‘सहस्रशीण्वा पुरुषः’ (शु. यजुर्वेद ३।१।१) ‘नमस्ते रुद्र मन्यव’ (शु. यजुर्वेद १५।१)

हे सारे स्तोत्र, म्हणजे स्तोत्रांची नांदी होय. स्तोत्र श्रीमतभगवत्गीतेमध्ये, महाभारतामध्येसुद्धा आढळतात. शैव, शाक्त, वैष्णव, वैगरे अनेक प्रकारच्या संप्रदायावरील स्तोत्रे मिळतात. ‘वृहस्तोत्र रत्नाकर’ यासारखी अनेक स्तोत्रे संग्रहसुद्धा प्रकाशित झाले आहेत. महाकवी कालिदासांनी ‘कुमारसंभव’ आणि ‘रघुवंशामध्ये ब्रह्मा आणि विष्णुची सुती केली आहे तर आपल्या ग्रंथाच्या आरंभी शिवाची प्रार्थना केली आहे. अनेक महाकवींनी आपल्या काव्यात स्तोत्रांचा उपयोग केला आहे परंतु स्तोत्र-साहित्यावर संशोधकांनी काही लिहीले नाही.

श्रीमतभगवत्गीतेमध्ये आलेले, “ऋषिभिर्वाहुदा गीत भूतभव्यभवत्प्रभुः” (१४) ‘भूतकृद भूतभूम्दावः’ (१४) भूतात्म भूतभावनः (१४) इत्यादि वाक्ये गीतेमधील ‘भूतभावन भूतेश’ (१०।१५) ‘ममात्मा भूतभावनः’ (१५) या वाक्यांशी साम्यवाचक आढळतात.

श्रीविष्णुसहस्रनामावर शंकरभाष्य प्रसिद्ध आहे, जे हिंदी अनुवादित आहे. आणखी एक भाष्य श्रीलक्ष्मीवेंकटेश्वर प्रेस मुंबईहून सन १८९३ मध्ये प्रकाशित झाले. याचे नाव ‘भगवत्गुणदर्पण’ आहे. हा ग्रंथ खूप विद्वत्तापूर्ण ढंगाने लिहिला आहे. याचे लेखक श्रीरंगाचार्य, श्रीवेंकटाचार्य आहेत. यामध्ये प्रत्येक नावाचे व्याकरणी विवेचन व्युत्पत्ती आणि भाष्य दिले आहे. छंदोवद् काव्यामध्ये प्रत्येक नामाचे अर्थासहित विवेचन केले आहे. पहिल्या काव्य पंक्तीमध्ये ‘विष्णु’ शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे.

विश्वं सर्वत्र पूर्णत्वात् स्वरूपगुणवैभवेः ।  
चराचरेषु भूतेषु वेशनाद् विष्णुरुच्यते ॥

‘स्वस्य, गुण तसेच वैभवाच्या दृष्टीने सर्वत्र परिपूर्ण असल्यामुळे भगवान विष्णु ‘विश्व’ व चराचर सृष्टीमध्ये विलीन असल्यामुळे ‘विष्णु’ म्हणून संबोधिले जातात.

‘विष्णु सहस्रनाम’ ही साहित्यिक सहस्र नामांची नामावली आहे. यामध्ये निवद्धन निवद्धन पदावली श्लोकवद् केली आहे. यात एक प्रकारची लयवदता

आहे त्यामुळे पाठक शेवटी अतिशय आनंद अनुभवितो आणि म्हणतो, “हे भगवान आपण अनंत आहांत, आपली नामे अनंत आहेत.” ज्याप्रमाणे त्रुपि म्हणतात, ‘एकं सदिषा, चहुधा वदन्ति’ (ऋग्वेद १।१६४) ‘यस्य नाम महदशः (३५३) जो विष्णुसहस्रनामाची माला मंत्रस्थाने पाठ करतात त्यांना असा अनुभव आला आहे की याचे पददालित्य व लयबद्धता श्लोक पाठ करण्यास सुलभता आणते. पाठ करताना, उच्चार करताना असे बाटते की जणु जलतरंग निनादत आहे.

या स्तोत्राचा बीजयंत्र ४० व्या श्लोकात म्हटले आहे.

“सिद्धार्थे सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ।”

यामधील अनुप्रास किती सुंदर आहे. तसेच,

भूतकृद भूतभूद्गावो भूतात्मा भूतभावनः (१४)

वेदो वेदविदव्यज्ञो वेदाङ्गो वेदवित्कविः (२७)

श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीविष्णिः श्रीविभावनः (७८)

ब्रह्मण्यो ब्रह्मकुण्डाया ब्रह्म ब्रह्मविवर्धनः (८४)

यातील काव्य-सौदर्ये “पुण्य-हासः प्रजागरः (११५) अर्थात, तू फुलांप्रमाणे नाजुक, सुंदर आहेस जे नित्य नवीन असते, कोमेजत नाही” यासारख्या पदावलीदून आढळते.

‘अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोक घृक ।’

ते स्वतः अभिमान बाळगत नाहीत परंतु दुसऱ्याला अभिमानी बनवितात. असे हे स्वामी तिन्ही लोकांचे आहेत.

वेदापासून महाभारतापर्यंत तपस्वींनी ज्या ज्या भागवत् नामांचे चितन केले त्या सर्वे नामाना श्री व्यासांनी आपल्या लेखणीत बद्ध केले आहे. या नामसंग्रहाला अमृतघटाची उपमा दिली जाते. जो घट अतिशय सुमधुर अनंत व नादमयी असतो.

नामसंग्रहात नामधारीपेक्षा नामजप अधिक पुण्यप्रद मानले आहे. कारण नामधारीचे दर्शन एखाच्यालाच होते. परंतु नामस्मरणाने लाखो भक्त हा भवसागर तरून जातात. श्री तुलसीदासजी आपल्या रामचरितमानसमध्ये लिहितात, “औषधं चगातः सेतुः”

विष्णुसहस्र नामाच्या आरंभी विश्व असे संबोधून ही नाममाला ‘सर्वग्रहणायुध’ या नावानी संपते. याचा अर्थ आहे विश्वच विष्णुरूप असते. आणि विष्णुच या विश्वाचा पालन पोषण करतात, रक्षण करतात.

विष्णुसहस्रनामाच्या आधारावर एक प्रार्थना आहे, 'हे भगवन्। तू एक आहेस आणि अनेकसुद्धा. तू अद्भुत आहेस, अचिन्त्य, अनंत, अतुल, अव्यय, अयोघ, अव्यक्त, क्षर-अक्षर, अर्थ-अन्य, जय-विजय, पवन-यवन यज्ञर्थ-यज्ञपति तूच आहेस. तू अनिळ, अनळ, दण्डयम आहेस. तू देव, देवेश, भगवान, भक्तवत्सल, प्राण, प्राणद, योग, योगी, मनोतव, मनोहर, सत्य, ब्रह्म आहेस. अशा रितीने हे भगवंत नाथ एका पाठोपाठ जलाधारेप्रमाणे येतात. हे नामांचे संमिश्रण गंगा-यमुना संगमाइतके विलोभनीय आहे.

अहं संहरदलिलं सकृदुदयादेव सकललोकस्य ।

तक्तीरिव तिभिर जलधि जयति जगमंगल हरेनाम ॥

अर्थात, ज्याप्रमाणे उदय होता सूर्योदय साऱ्या जगातील अंधार नष्ट करतो त्याप्रमाणे भगवंताच्या एका नामोद्वचाराने उच्चार करणारा साऱ्या विश्वाचे पाप व स्वतःचे पाप नष्ट करतो.

## —श्रीसाईलीला

जगातील सर्वांत स्वस्त सचित्र मासिक  
वर्षभरं श्रीसाईं साहित्याचा आपल्या घरात सुगंध पसरवा  
वर्षातून पाच खास अंक

वा. वर्गणी ६ रु. [ट. ह. सह]

किं. ६० पैसे

## साईंचिर-झोप घेऊं दे

चौंथांशी योनीतुन मानव जन्म मिळाला  
मानव जन्मी फिरता साईं रत्न मिळाला ॥ १ ॥

साईं चरणीं प्रेम उपजले ह्या मनाला  
जन्मो-जन्मी चे पुण्य आले फळाला ॥ २ ॥

नाही केली पुजा अर्चा नाही घडली भक्ति  
तरी ही झाली ह्या दीनावर कृपा साईंची ॥ ३ ॥

बेड्या बालकास जशी आई घेई जवळी  
तदवत् माझी साईं माऊळी मला न अंतरी ॥ ४ ॥

संकट समयी धावत येऊनी तारी ही मजला  
दुःखा कष्टा मधुन ही काढीतसे मजला ॥ ५ ॥

असेच राहो मनी माझ्या प्रेम तुझे भरलेले  
ओठावरती नित्य असूदे नाम तुझे वसलेले ॥ ६ ॥

अंत समयी माझ्या मूर्ति तुझीच दिसु दे  
मांडी वरती तुझ्याच साईं चिर-झोप 'घेऊ दे ॥ ६ ॥

## ये धाऊनि त्वरित...

ये धाऊनि त्वरित माझ्या साईनाथा  
संकटात आहे तुझी आज बालिका ॥ १ ॥

तुझ्या वाचूनि अन्य नाही माझे दैवत  
कोण निवारिल सांग हे माझे संकट ॥ २ ॥

गजेन्द्राच्या हाके सरशी धाऊनी तू आला  
हात देऊनी तारिलेस तू त्या प्रलहादाला ॥ ३ ॥

मुखी माझ्या शब्द फुटेना काय तुला आळवू  
वाहती माझ्या दोन्ही नयनी हेच मुके अशू ॥ ४ ॥

—कृ. पुण्यलता मोहरे, M. A.  
बडे पोस्ट ऑफिस, के पास  
राजेन्द्रनगर, विकासपूर [म.प्र.]

## हे साईनाथ !

युगे नी युगे उलटली  
 तुझ्या दर्शनासाठी  
 जिव माझा कासाविस होई

कोठे कोठे पाहु तुजला  
 जंत्री यात्री धुंडाळूनी-  
 तूज पाहण्याचे पुण्य न मज लाभले

तुझ्या स्मरणाने अणूरेणू  
 पेटूनी उठतो माझा-  
 श्वासातील तार नी तार दंग होतात

दिनरात मी डोळ्यांनी  
 चिपळ्या वाजचितो-  
 गीत भजनाचे ओठांनी गुणगुणतो

आता साईनाथ,

देह सर्व,  
 समर्पण तुजला केला  
 सांभाळ तू मजला हे सर्वेश्वरा !

—चिलास पंढरीनाथ शिंदे  
 रणपिसेनगर, जगदंबा किराणा दुकान,  
 पो. उमरी उमरखेडे, जि. अकोला।

## साईकृपा

होते साधेसुधे एक गाव ।  
शिरडी तयाचे नाव ॥

आले तेथे साधुसंत अनेक ।  
साईबाबा होते त्यामध्ये एक ॥

अंगात सदरा डोक्याला कफनी ।  
अल्हा मालिक असे सदा वदनी ॥

कोणी म्हणती त्यास वेडा फकीर ।  
नाही कसली तयाला फिकीर ॥

परंतु दाखवूनि अनेक लीळा ।  
थक करूनी सोडिले सान्या गावाला ॥

पेटविण्यास पणत्या नाही दिले तेल घाण्याने ।  
तर तेलावाचून पेटविल्या पणत्या पाण्याने ॥

दकून दक्षण टाकिले पीठ वेशीवरी ।  
आणि घालविली गावाची भयंकर महामारी ॥

ऐश्या साईस भजे जो भक्तिभावे ।  
करूनि कृपा त्यास तो पावे ॥

—कृ. रंजना गंगाराम पोढ.  
तपासे बिलिंडग, छोटानी रोड,  
माहीम, मुं. १६.

## ऐसी ख्याती साईबाबा

संत थोर शिर्डी ग्रामी  
धूप दीप उदी नामी  
सकलांचे हेच स्वामी  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ १ ॥

निराशी वा अपयशी  
वंदे साई चरणशी  
बल बुद्धी लाभे त्यासी...  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ ५ ॥

दिसे साधी भोळी व्यक्ती  
अंगी नाना चमत्कृती  
भक्तांवर अति प्रीति  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ २ ॥

चिवेकी सत्पुरुषाला  
तैसी पंगु अज्ञानाला  
सुख शांती देती त्याला...  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ ६ ॥

कडुनिंवा गोडपाला  
नाथ कुपेनेच झाला  
शब्द नाही वण्याला  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ ३ ॥

धनी आणिक निर्धन  
खी-पुरुष थोर-सान  
धावती घेण्या दर्शन  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ ७ ॥

जे जे दर्शनार्थ जाती  
तेचि कृतकृत्य होती  
वांछियले वाबा देती  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ ४ ॥

जाति धर्म पंथ भेद  
करण्यास सारे नष्ट  
घेतलेत अति कष्ट...  
ऐसी ख्याती साईबाबा ॥ ८ ॥

—प्र. अ. पुराणिक  
देशमुखवाडा, कृष्णनगर ( मोगलाई )  
धुळे ४२४००१

## आधार

साईनाथा तूच माझा आधार रे  
 तुजविण मजला कोणी नसे रे ॥ १ ॥  
 तूच माझी माता नि तूच माझा पिंता रे  
 माता नि पित्याविन कोणा मी धंदावे रे  
 साईनाथा तूच माझा आधार रे ॥ २ ॥

तूच माझा देह नि तूच माझा प्राण रे  
 प्राण निघून जाता जीवंत कैसा राहु रे ?  
 साईनाथा तूच माझा आधार रे ॥ ३ ॥

तूच माझा शब्द नि तूच माझे गित रे  
 शब्दावाचून कंठातच गित माझ्या राहते रे !  
 साईनाथा तूच माझा आधार रे ॥ ४ ॥

तूच माझी श्रद्धा नि तूच माझी भक्ति रे  
 श्रद्धा नि भक्तिविना पावशिल त् कैसा रे  
 साईनाथा तूच माझा आधार रे ॥ ५ ॥

तूच माझा दीप नि तूच तयाची वात रे  
 अंधार सरूनी प्रकाश दिसावा तुझ्या प्रीतिचा रे !  
 साईनाथा तूच माझा आधार रे ॥ ६ ॥

संभाजी भांगरे, वी. ए.  
 नवी मोई गळी, साळुंके

व्यायामशाळेच्या समोर, दुसरा मजला,  
 मु. पो. नंदुरवार, जि. धुळे.

श्रीसाईबाबांच्या साठाच्या महानिवर्णण पुण्यतिथिनिमित्याने  
अभिनव स्पष्टी

सुंदर निवंध लिहा व श्रीबाबांच्या सहवासात  
तीन दिवस विनामूल्य रहा.

भगवान संत चूडामणि श्रीसाईबाबा अनंतात विलीन होऊन पुढीलवर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्याने एक अभिनव व मराठी साहित्यात प्रथमच व नाविन्यपूर्ण अशी स्पष्टी आयोजित करीत आहोत ही स्पष्टी सर्व साईभक्तांना खुली आहे यासाठी स्पष्टेतून भाग घेणाऱ्याने पुढे दिलेल्या विषयावर सुमारे ४ फुलस्केप पाने एवढा निवंध लिहावयाचा आहे.

- विषय— १) साई भजनी मन रमले  
२) माझी साई भक्ती  
३) श्रीसाई—एक अवतार

स्पष्टेत भाग घेणाऱ्या भक्ताने एकावेळी एकच निवंध लिहावयाचा आहे. मजकूर कागदाच्या एकाच बाजूस समास सोहून सुवाच्च अक्षरात व मराठी शुद्धलेखनाच्या पद्धतीला थरून लिहिलेला असावा. ही अट न पाळल्यास निवंध कितीही चांगला असला तरी तो परत पाठविला जाईल. निवंध पाठविष्याची अंतीम तिथी विजयादशमी १९७७ ही आहे. या तारखेनंतर आलेले कोणतेही निवंध स्वीकारले जाणार नाहीत. निवंध पाठविणारा स्पर्धक श्रीसाईलीलेचा वर्गणीदार असला पाहिजे.

आलेल्या सर्व निवंधावर परीक्षक मंडळ जो निर्णय देईल तो अखेरचा समजला जाईल.

प्रथम व द्वितीय क्रमांकाने निवंध ठरलेल्या स्पर्धकाना जानेवारी १९७८ मध्ये श्रीसाईबाबांच्या शिर्डीस तीन दिवस विनामूल्य येऊन राहण्याचे निमंत्रण पाठविले जाईल.

परीक्षक मंडळाने निवडलेले दोन्ही निवंध व यशस्वी उमेदवारांची नावे श्रीसाईलीला १९७८ च्या अंकात प्रसिद्ध केली जातील.

—संपादक श्रीसाईलीला

# साईबाबा धर्मार्थ दवाखाना

( होमिओपाथिक )

## सर्व धर्मियांकरिता खुले

कृपया या संधीचा जरुर लाभ घ्यावा.

वेळ : रोज सकाळी ११ ते १ सायंकाळी ४-३० ते ६-३०

रविवार व काही विशिष्ट सुट्टीचे दिवस सोहऱ्यन

आकार : दर दिवसास २५ पैसे

नवीन पेशंटसाठी ५० पैसे नोदणी की आकारली जाईल.

स्त्रियांसाठी खास स्त्री डॉक्टरांची सोय

# साईबाबा धर्मार्थ दवाखाना

( शामदासानी फॉडेशन )

नवजीवन हौसिंग सोसायटी,

ब्लॉक नं. ३, रुम १०४,

लॅमिंग्टन रोड, मुंबई ४००००८

मुद्रक : पांडुरंग मोरे, बॉम्बे नॅशनल प्रिंटर्स प्रा. लि. ४२, जी. डी. अंबेकर रोड,  
वाढाळा, मुंबई-६१. संपादक व प्रकाशक : श्री. का. सी. पाठक, 'साई निकेतन',  
डॉ. अंबेकर रोड, खोदादाद सर्कलजवळ, प्रॉट नं. ८०४ चा, दादर मुंबई-१४.